

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत
नागपूर जिल्हयातील १४२६ वैयक्तिक
घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर
मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.२१६/योजना-१

नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०८ डिसेंबर, २०२३

- संदर्भ :-**
- १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक २४/१/२०१८.
 - २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
 - ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
 - ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
 - ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांचे क्र.१९६९, दि.२४.०३.२०२३ रोजीचे पत्र.

शासन निर्णय :-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७.०९.२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नागपूर जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता नागपूर जिल्ह्यातील १४२६ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.१७,११,२०,०००/- (अक्षरी रुपये सतरा कोटी अकरा लक्ष वीस हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.६८,४४,८००/- (अक्षरी रुपये अडुसष्ट लक्ष चौवेचाळीस हजार आठशे फक्त) अशा एकूण रु.१७,७९,६४,८००/- (अक्षरी रुपये सतरा कोटी एकोणऐंशी लक्ष चौसष्ट हजार आठशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.४,४५,००,०००/- (अक्षरी रुपये चार कोटी पंचेचाळीस लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील १४२६ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
१. नागपूर जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ” मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, नागपूर व सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, नागपूर व सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२०८१६१५२०६१३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, नागपूर.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), नागपूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नागपूर.
९. सहायक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर.
१०. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/नागपूर.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.२१६/योजना-१

दिनांक :- ०८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील १४२६ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्यांचे नाव
१	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	शंकर दवडु लाडे
२	रामटेक	करवाही	दुलारा	श्यालिकराम काशिराम येवले
३	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	शेषराव गणपत शिवणकर
४	रामटेक	पिंडकापार सोन	पिंडकापार सोन	रुपेश यादोराव तुरणकर
५	रामटेक	करवाही	छवारी	यशोदा काशिराम वैद्य
६	रामटेक	पिंडकापार सोन	पिंडकापार सोन	खुशाल किसन नान्हे
७	रामटेक	नगरधन	नगरधन	ईश्वर सोनटक्के
८	रामटेक	मनसर	मनसर	ईश्वर फागो नगरे
९	रामटेक	वडम्बां	रयतवाडी	बयनाबाई चतीराम मैश्राम
१०	रामटेक	भंडारबोडी	भंडारबोडी	बबिता दुर्गाप्रसाद शेरकी
११	रामटेक	वडम्बां	रयतवाडी	बकाराम सोहनलाल बरमैया
१२	रामटेक	शिवनी	शिवनी (भो.)	बालचंद सोविंदा ठाकरे
१३	रामटेक	भंडारबोडी	भंडारबोडी	बेदीपुरी उमेदपुरी वैकुठी
१४	रामटेक	मुसेवाडी	मुसेवाडी	बजरंग गंगाराम मेश्राम
१५	रामटेक	बांद्रा	गरा	कमलदास मंगलदास ताकोद
१६	रामटेक	डोंगरताल	डोंगरताल	कमलेश सुरेश वंदिये
१७	रामटेक	महादुला	महादुला	कैलास आसाराम रतनपुरे
१८	रामटेक	डोंगरताल	डोंगरताल	कन्हैया धन्नलाल बर्वे
१९	रामटेक	मानापुर	मानापुर	मनिराम केशव नगरे
२०	रामटेक	मानापुर	मानापुर	महेंद्र बंडु नगरे
२१	रामटेक	डोंगरताल	डोंगरताल	महेश दयाराम बंदिये
२२	रामटेक	हिवराबाजार	हिवराहिवरी	मारोती दशरि कुंभलकर
२३	रामटेक	वडम्बां	रयतवाडी	मोहन धर्मु बरमैया
२४	रामटेक	देवलापार	देवलापार	मनोज छत्रपाल कश्यप
२५	रामटेक	बांद्रा	गरा	किशोर हिरामंद ताकोद
२६	रामटेक	करवाही	छवारी	किसन जागो बोपटे
२७	रामटेक	करवाही	छवारी	क्रिष्णा सिताराम वैद्य

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२८	रामटेक	वरघाट	मानेगाव कला	गिरीषकुमार वसंता बावणे
२९	रामटेक	मानापुर	मानापुर	सिमा बबलु मोरे
३०	रामटेक	पिंडकापार सोन	पिंडकापार सोन	सिताराम किसन नान्हे
३१	रामटेक	बांद्रा	गर्रा	विनोद हिरामंद ताकोद
३२	रामटेक	नगरधन	नगरधन	चिधु शामराव केळवदे
३३	रामटेक	करवाही	छवारी	नितेश तुकाराम धराडे
३४	रामटेक	वरघाट	मानेगाव कला	निलेश रमेश कुंभलकर
३५	रामटेक	मुसेवाडी	मुसेवाडी	टिकाराम श्रीराम बरबटे
३६	रामटेक	मानापुर	मानापुर	गिता राजेश नागपुरे
३७	रामटेक	भंडारबोडी	भंडारबोडी	हेमराज सिताराम मांढरे
३८	रामटेक	बेलदा	बेलदा	भोजराज नारायण भाल
३९	रामटेक	मनसर	मनसर	भोलेशंकर मधुकर कामटे
४०	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	भगवान बारसु बागडे
४१	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	पांडुरंग गणपत शिवणकर
४२	रामटेक	चिंचाळा	चिंचाळा	पुरुषोत्तम रामु सोनटक्के
४३	रामटेक	पिंडकापार सोन	नाहबी	प्रभाकर बिसन झाडे
४४	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	रमागांत केशोराव डडोरे
४५	रामटेक	वडम्बां	रयतवाडी	रमेश बन्शी गिरी
४६	रामटेक	बांद्रा	गर्रा	रविंद्र हरिकिसन बागबांधे
४७	रामटेक	महादुला	महादुला	रविचंद सहादेव सहारे
४८	रामटेक	सोनेघाट	कवडक (दुधाळा)	धनश्याम रामदास रहेकवार
४९	रामटेक	सोनेघाट	कवडक (दुधाळा)	बंडु चिधुजी दुधपचारे
५०	रामटेक	सोनेघाट	कवडक (दुधाळा)	वसंता किशोर हारोडे
५१	रामटेक	शिवनी	किरणापुर	राधेशाम मोरबा मेश्राम
५२	रामटेक	करवाही	करवाही	रामकिसन काशीराम धारणवार
५३	रामटेक	बांद्रा	गर्रा	रादास मंगलदास ताकोद
५४	रामटेक	मुसेवाडी	मुसेवाडी	रामु शेषराव झाडे
५५	रामटेक	महादुला	महादुला	रामेश्वर शिवचरण केळेकर
५६	रामटेक	मुसेवाडी	मुसेवाडी	रामेश्वर भैय्यालाल दारोडे
५७	रामटेक	वडम्बां	दुयापार	राधेश्याम कृष्णाजी कालोकर
५८	रामटेक	वरघाट	वरघाट तु.	रोशन हरिदास बागबंदरे
५९	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	राजेंद्र बारसु बागंडे
६०	रामटेक	डोंगरताल	डोंगरताल	राजेश धन्नालाल बर्वे
६१	रामटेक	बांद्रा	गर्रा	राजेंद्र हरिकिसन बागबांधे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
६२	रामटेक	वडम्बां	रयतवाडी	रतन घनश्याम मोरेशिया
६३	रामटेक	वरघाट	मानेगाव कला	संतोष अनंतराम बावणे
६४	रामटेक	पटगोवारी	पटगोवारी	सिताराम राजेराम कोठेकार
६५	रामटेक	महादुला	महादुला	सोमा कारु डडुरे
६६	रामटेक	चिचाळा	चिचाळा	सोमा रामा मेश्राम
६७	रामटेक	मानापूर	मानापूर	सोनु भादुराम मेश्राम
६८	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	स्वपनिल मारोती शिवणकर
६९	रामटेक	महादुला	महादुला	सुधाकर जगन मेश्राम
७०	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	सुखलाल दौलत सोनटक्के
७१	रामटेक	पिंडकापार सोन	नाहबी	सुंदरलाल टेकचंद झाडे
७२	रामटेक	वरघाट	वरघाट	सुकराम श्रीराम मेश्राम
७३	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	सुनिल नत्थु सोनटक्के
७४	रामटेक	भंडारबोडी	भंडारबोडी	सुदाम काशिराम वक्कलकार
७५	रामटेक	शिवनी	किरणापूर	उमेश बालकृष्ण बुरे
७६	रामटेक	मानापूर	मानापूर	उमेश भादुराम मेश्राम
७७	रामटेक	बेलदा	बेलदा	उमेश तुकाराम कुंभारकर
७८	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	दवडु डोमा लाडे
७९	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	वामन नत्थु सोनटक्के
८०	रामटेक	पिंडकापार सोन	नाहबी	वामन अमृतलाल नान्हे
८१	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	वसंता सहादेव कुंभलकर
८२	रामटेक	नवरगांव	संग्रामपूर	चंद्रभान बकाराम शेंडे
८३	रामटेक	वरघाट	वरघाट	चरण रामा बागबंदरे
८४	रामटेक	मानापूर	मानापूर	फुलचंद मोराराम नगरे
८५	रामटेक	करवाही	छवारी	तुकाराम राघोजी बोपटे
८६	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	तुळशीराम चैतराम लाडे
८७	रामटेक	नगरधन	नगरधन	तेजराम शामराव केळवदे
८८	रामटेक	करवाही	करवाही	जगदिश काशिराम केळवदे
८९	रामटेक	नवरगांव	शिवपूर	जगदिश सुम्रनदास बर्वे
९०	रामटेक	मानापूर	मानापूर	नंदु कृष्णा मेश्राम (अविवाहीत)
९१	रामटेक	पटगोवारी	हेटीटोला	नरेश सिताराम कोठेकार
९२	रामटेक	पटगोवारी	पटगोवारी	नारायण बेनिराम सोनटक्के
९३	रामटेक	शिवनी	किरणापूर	नगारशा बालकृष्ण बुरे
९४	रामटेक	मानापूर	मानापूर	अरुण केशव नगरे
९५	रामटेक	वडम्बां	वडम्बां	अनिता हिरामण बागबल्हारे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
९६	रामटेक	पिंडकापार सोन	पिंडकापार सोन	अनिता रघुनाथ नान्हे
९७	रामटेक	देवलापार	देवलापार	अनिल मोतिराम मालिया
९८	रामटेक	मुसेवाडी	मुसेवाडी	अरविंद बलदेव बरबटे
९९	रामटेक	हिवराहिवरी	हिवरा	गणपत नारायण शिवणकर
१००	रामटेक	मानापुर	मानापुर	गोपाल मोतीराम नगरे
१०१	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	गुलाब तिज्या लाडे
१०२	रामटेक	मानापुर	मानापुर	गुलाब रामजी भेंडारकर
१०३	रामटेक	डोंगरताल	डोंगरताल	गेंदलाल रतनलाल ताकोत
१०४	रामटेक	नगरधन	नगरधन	गजानन सोमा केळवदे
१०५	रामटेक	देवलापार	देवलापार	लक्ष्मण गणेश गिरी
१०६	रामटेक	वडम्बां	वडम्बां	लक्ष्मी चुन्नीलाल बागबल्हारे
१०७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	अंकुश लक्ष्मन मोहनकार
१०८	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	अनिल धनराज बागडे
१०९	रामटेक	बोरी	बोरी	अनिल नामदेव बादुले
११०	रामटेक	शिवनी	किरणापुर	अनिल शामाजी बुरे
१११	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	अभिमन्यु दशरथ मोहनकार
११२	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	अरविंद गोबरू मोहणकर
११३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	अरुन शंकर चाचेरे
११४	रामटेक	बोरी	बोरी	अशोक नामदेव बादुले
११५	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	अशोक नारायण कामटे
११६	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	आत्माराम गोमा बागडे
११७	रामटेक	बोरडा	सत्रापूर	उदाराम लक्ष्मन आप्तुलकर
११८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	उल्हास शिवदास मोहनकार
११९	रामटेक	बोरी	बोरी	ओमलाल गणपत बादुले
१२०	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	कमलाकर ताराचंद लाडे
१२१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	कानु सदबा चाचेरे
१२२	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	कान्हू गोपाल शिवरकर
१२३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	कैलाश ताराचंद मोहनकार
१२४	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	कैलाश पुंडलिक मोहनकार
१२५	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	गजानन गोदरू मोहनकार
१२६	रामटेक	बोरी	बोरी	गणेश चिरकुट बादुले
१२७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	गिरिजाबाई बूधाजी लाडे
१२८	रामटेक	बोरी	बोरी	गुलाब शामराव महादुले
१२९	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	गोपिचंद बळिराम मोहनकार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१३०	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	चंद्रभान सुंदर मोहनकार
१३१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	चैतराम जग्गु मोहनकार
१३२	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	जतिराम दिवाळु मोहनकार
१३३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	जयेद्र गोपिचंद मोहनकार
१३४	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	झडबा बग्गा मोहनकार
१३५	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	ताराचंद निलकंठ ब्राम्हनकर
१३६	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	तुलाराम भोजराज मोहनकार
१३७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	तुळशिदास दशरथ मोहनकार
१३८	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	तेजराम मंगरु कुंभले
१३९	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	दराराम नारायण मोहनकार
१४०	रामटेक	करवाही	करवाही	दर्शन बुध्दगीर गिरी
१४१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	दशरथ उपाशा मोहनकार
१४२	रामटेक	बोरी	बोरी	दिपाली दीपक वकीलकर
१४३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	दिलिप फुलचंद मोहनकार
१४४	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	दिवाळू डोमा कामटे
१४५	रामटेक	बोरी	बोरी	देवा हरी तांदूळकर
१४६	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	देवानंद शामु मोहनकार
१४७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	देविदास रामभाऊ बांगरे
१४८	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	धनराज केसरू बागडे
१४९	रामटेक	बोरडा	देवळी	धनराज देवराव शेंडे
१५०	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	धर्मराज नागो मोहनकार
१५१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	धोंडबा ईश्वर मोहनकार
१५२	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	नवनाथ लक्ष्मन मोहनकार
१५३	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	पांडुरंग नागो बागडे
१५४	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	पांडुरंग बुधाजी लाडे
१५५	रामटेक	बोरी	बोरी	प्रकाश खुशाल बादुले
१५६	रामटेक	बोरी	बोरी	प्रकाश गेंदलाल उईके
१५७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	प्रकाश मारोती मोहनकार
१५८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	प्रज्वल मोरेश्वर मोहनकार
१५९	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	प्रदिप रामदास मेश्राम
१६०	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	प्रदीप आत्माराम बागडे
१६१	रामटेक	करवाही	करवाही	प्रभाकर अप्पाजी कुंभलकर
१६२	रामटेक	काचुरवाही	खोडगांव	प्रमोद रामदास मेश्राम
१६३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	प्रल्हाद सिताराम मोहनकार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१६४	रामटेक	शिवनी	किरनापुर	प्रेमहंस रामा बुरे
१६५	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	बंडु गोदरू बागडे
१६६	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	बंडु बग्गा मोहनकार
१६७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	बंडु बाळाजी मोहनकार
१६८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	बाबुलाल अभिमन्यु मोहनकार
१६९	रामटेक	नगरधन	नगरधन	बालचंद चंदुजी सुरनकार
१७०	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	बालचंद श्रीराम बावने
१७१	रामटेक	करवाही	करवाही	बालाराम राघो घराडे
१७२	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	बाळा ढोमनु मोहनकार
१७३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	बाळा पुंडलिक मोहनकार
१७४	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	बिदराज बळीराम पचारे
१७५	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	ब्रम्हा शामा नान्हे
१७६	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	भगवान रामा मोहनकार
१७७	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	भजन गोबरू मोहनकार
१७८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	भिकाराम रघु मोहनकार
१७९	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	भोला फागो मोहनकार
१८०	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	मधुकर पुंडलिक मोहनकार
१८१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	महादेव गोदरू मोहनकार
१८२	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	महादेव सोमा कामटे
१८३	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	महेश शिवचरण लाडे
१८४	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	माया तुळशिदास मोहनकार
१८५	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	मारोती गोदरू मोहनकार
१८६	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	रत्नकला रमेश शिवारे
१८७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	रमन भोजराज मोहनकार
१८८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	रमेश शंकर चाचेरे
१८९	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	रविभुषण भिमराव दुधपचारे
१९०	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	राजू फुलचंद मोहनकार
१९१	रामटेक	पंचाळा	पंचाळा	राजू गोपाळा नागपुरे
१९२	रामटेक	बोरी	बोरी	राजू घनश्याम बादुले
१९३	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	राजू रामू पचारे
१९४	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	राजेराम महादेव मोहनकार
१९५	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	राजेश घनश्याम मोहनकार
१९६	रामटेक	बोरी	बोरी	राधेश्याम हरी बादुले
१९७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	रामदास कुसन मोहनकार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१९८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	रामेश्वर डोमाजी मेश्राम
१९९	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	रायभान डोमा बागडे
२००	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	राष्टपाल गोविंदा मोहनकार
२०१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	रूपाली किसना पचारे लग्ना नंतर रूपाली सुरेश कुंभले
२०२	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	लक्ष्मन गेदराव कामटे
२०३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	लक्ष्मन भोजराज मोहनकार
२०४	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	लक्ष्मन सदबा चाचेरे
२०५	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	लखन दशरथ बांगरे
२०६	रामटेक	खुमारी	खुमारी	लहु बाजीरावजी सोनटक्के
२०७	रामटेक	बोरी	बोरी	लहू रामदास बादुले
२०८	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	वंदना श्रीराम बागडे
२०९	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	वासुदेव ददू शिवरकर
२१०	रामटेक	खुमारी	खुमारी	वासुदेव सुदामजी वाघधरे
२११	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	विक्रम बंडु मोहनकार
२१२	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	विठ्ठल ताराचंदजी मोहनकार
२१३	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	विलास भिकाराम मोहनकार
२१४	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	शंकर दमडू बागडे
२१५	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	शंकर शिवचरण लाडे
२१६	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	शाम तुकाराम मोहनकार
२१७	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	शामा पांडुरंग नान्हे
२१८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	शालिक हरिचंद्र मोहनकार
२१९	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	शिवचरण वासुदेव बागडे
२२०	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	शिवलाल अभिमन्यु मोहनकार
२२१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	शोभा चैतु बावने
२२२	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	श्रीराम बळीराम मोहनकार
२२३	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	श्रीराम संपत बागडे
२२४	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	संजय दसरथ कामटे
२२५	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	संदेश शंकर बागडे
२२६	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	सदाशिव ददू शिवरकर
२२७	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	सुनिल गणेश मोहनकार
२२८	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	सुभाष दौलत मेश्राम
२२९	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	सुभास तुकाराम बागडे
२३०	रामटेक	बोरी	बोरी	सुरेंद्र चिंतामण सतीकोसरे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२३१	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	सुरेंद्र शंकर मोहनकार
२३२	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	सुरेश नागो मोहनकार
२३३	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	सुरेश रामू पचारे
२३४	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	सुलोचना चंद्रभान केळवदे
२३५	रामटेक	काचुरवाही	काचुरवाही	सोनु शिवा शेंडे (लग्नानंतर) सौसोनु इंद्रजित बावने.
२३६	रामटेक	पंचाळा	पंचाळा बु.	सौकीर्ती प्रवीण . बागडे
२३७	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	शालिकराम बळीराम कुंभलकर
२३८	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	नंदकिशोर विश्वनाथ बावणे
२३९	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	गंगाधर बिसन कुंभलकर
२४०	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	हिरेंद्र पांडुरंग लाडे
२४१	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	शंकर डमरु लाडे
२४२	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	शिला गोकुलदास कोसरे
२४३	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	अशोक महादेव कुंभलकर
२४४	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	वसंता परसराम लाडे
२४५	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	मंदा रामदास बागडे
२४६	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	इंद्रपाल मारोती केळवदे
२४७	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	मारोती दशरथ कुंभलकर
२४८	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	मधुकर वातु कुंभलकर
२४९	रामटेक	हिवराबाजार	हिवराबाजार	रमेश रामचंद्र लाडे
२५०	मौदा	चाचेर	चाचेर	शंकर रामा गडे
२५१	मौदा	चाचेर	चाचेर	शैलेश किसन कोपरकर
२५२	मौदा	गोवरी	गोवरी	फुलचंद शामजी उके
२५३	मौदा	धानोली	धानोली	धनराज किसन गिरी
२५४	मौदा	रहाडी	नानादेवी	धनराज श्रावण मारबते
२५५	मौदा	गोवरी	गोवरी	रुखमा श्रीराम सिंधीमेश्राम
२५६	मौदा	पानमारा	कोटगांव	रुपचंद श्रीराम मारबदे
२५७	मौदा	अरोली	अरोली	धनश्याम शंकर बावणे
२५८	मौदा	धानोली	धानोली	इंदिरा सदाशिव मोहनकर
२५९	मौदा	घोटमुंढरी	ढोलमारा	ठानिराम किसन बागडे
२६०	मौदा	गोवरी	गोवरी	बंडु रामजी उके
२६१	मौदा	तारसा	तारसा	ब्रम्हानंद फुलचंदजी सुर्यवंशी
२६२	मौदा	गोवरी	गोवरी	कृष्ण दयाराम उके
२६३	मौदा	गोवरी	गोवरी	कृष्णा रामाजी नानवटकर

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२६४	मौदा	मोहाडी	नांदगांव	कैलास मंगरु मेश्राम
२६५	मौदा	गोवरी	गोवरी	मानिक सिताराम उके
२६६	मौदा	अडेगांव	अडेगांव	मानिक नारायण मेश्राम
२६७	मौदा	घोटमुंडरी	आष्टी	मारोती रामचंद्र सोनवाने
२६८	मौदा	अरोली	अरोली	मुक्ताबाई दिलीप बावणे
२६९	मौदा	बानोर	बानोर	मनोहर लच्छिराम महादुले
२७०	मौदा	गोवरी	गोवरी	मिराबाई अर्जुन मारबदे
२७१	मौदा	गोवरी	गोवरी	मिरगु काशीराम सोनवाने
२७२	मौदा	तारसा	तारसा	भिमराव यशवंत पुरी
२७३	मौदा	पानमारा	कोटगांव	दिलीप किसन उके
२७४	मौदा	धानोली	धानोली	दिलीप भैया मोहनकर
२७५	मौदा	चाचेर	चाचेर	विलास जगन्नाथ कोपरकर
२७६	मौदा	चाचेर	चाचेर	जिवन मारोती बरबटे
२७७	मौदा	चाचेर	चाचेर	नितीन बुधनाथ कोपरकर
२७८	मौदा	निमखेडा	निमखेडा	टिकाराम मुकाजी बावणे
२७९	मौदा	चिरव्हा	चिरव्हा	हरिदास महादेव देवगडे
२८०	मौदा	नंदापुरी	नंदापुरी	हरपाल शालकराम मेश्राम
२८१	मौदा	पानमारा	कोटगांव	भाऊराव भोजराज मारबदे
२८२	मौदा	रहाडी	नानादेवी	भाऊराव श्रावण मारबते
२८३	मौदा	मोहाडी	वढणा	भोजराज कुसन बागडे
२८४	मौदा	गोवरी	गोवरी	भागीरथा शामजी उके
२८५	मौदा	गोवरी	गोवरी	भगवान विसन मडामे
२८६	मौदा	देवमुंडरी	मोरगांव	परमेश्वर महादेव उके
२८७	मौदा	गोवरी	गोवरी	पांडुरंग दाजीबा मारबते
२८८	मौदा	चाचेर	चाचेर	प्रभाकर रामचंद दारोडे
२८९	मौदा	पानमारा	कोटगांव	रमेश श्रीराम मारबदे
२९०	मौदा	चिचोली	चिचोली	रमेश सुदर्शन नरवरे
२९१	मौदा	अरोली	अरोली	राधेशाम शंकर बावणे
२९२	मौदा	अडेगांव	अडेगांव	राघो जयराम मेश्राम
२९३	मौदा	पानमारा	कोटगांव	रामचंद्र लक्ष्मण सिंधीमेश्राम
२९४	मौदा	मारोडी	मारोडी	रामलाल बाबुराव मेश्राम
२९५	मौदा	पानमारा	कोटगांव	श्रावण उरकुडा मारबदे
२९६	मौदा	घोटमुंडरी	घोटमुंडरी	राजकुमार श्यामराव कुंभलकर
२९७	मौदा	पानमारा	कोटगांव	राजकुमार किसन उके

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२९८	मौदा	धानोली	धानोली	राजेंद्र करणपुवैकुंठी
२९९	मौदा	किरणापुर	नानादेवी	राजु भुराजी मेश्राम
३००	मौदा	रहाडी	नानादेवी	संयज गणेश पुरी
३०१	मौदा	बानोर	बानोर	सुधाकर दौलतची पटिये
३०२	मौदा	नानादेवी	किरणापुर	सुदाम तुलसीराम केवट
३०३	मौदा	देवमुंडरी	मोरगांव	सत्यवान महादेव उके
३०४	मौदा	बोरगांव	बोरगांव	उमराव मारोती मेश्राम
३०५	मौदा	किरणापुर	नानादेवी	उपासराव रामाजी मेश्राम
३०६	मौदा	धानोली	धानोली	उत्तम किसन गिरी
३०७	मौदा	बानोर	बानोर	दौलत महादेव पटिये
३०८	मौदा	रहाडी	नानादेवी	देवाजी श्रावण मारबते
३०९	मौदा	घोटमुंडरी	ढोलमारा	चंद्रभान कचरु शेंडे
३१०	मौदा	गोवरी	गोवरी	तुळसीराम गोमाजी मडावी
३११	मौदा	गोवरी	गोवरी	जयंत चैतराम उके
३१२	मौदा	किरणापुर	नानादेवी	नामदेव सुखाजी शेंडे
३१३	मौदा	गोवरी	गोवरी	नागेश्वर ताराचंद मारबते
३१४	मौदा	किरणापुर	नानादेवी	अंबाबाई रामाजी मेश्राम
३१५	मौदा	गोवरी	गोवरी	अशोक गोपाळा उके
३१६	मौदा	अरोली	अरोली	अतुल दिलीप बावणे
३१७	मौदा	गोवरी	गोवरी	गणेश विनायक उके
३१८	मौदा	चाचेर	चाचेर	गंगाधर लक्ष्मण सतिकोसरे
३१९	मौदा	अडेगांव	अडेगांव	गंगाराम गोपिचंद नानवटकर
३२०	मौदा	गोवरी	गोवरी	गोविंदा मोडकु चांदेवार
३२१	मौदा	अरोली	अरोली	गोपीचंद यादोराव बावणे
३२२	मौदा	रहाडी	नानादेवी	गोपीचंद सिताराम मारबते
३२३	मौदा	गोवरी	गोवरी	गोपीचंद पांडुरंग मारबदे
३२४	मौदा	गोवरी	गोवरी	गोपाळा नत्थु उके
३२५	मौदा	तारसा	तारसा	ललीत भगवानजी गिरी
३२६	मौदा	चाचेर	चाचेर	अंजु राजु कोपरकार
३२७	मौदा	चाचेर	चाचेर	अरविंद कवडुजी सतीकोसरे
३२८	मौदा	मारोडी	मारोडी	अशोक बळीराम हावरे
३२९	मौदा	चाचेर	चाचेर	ईश्वर रमेश रतीकोसरे
३३०	मौदा	चाचेर	चाचेर	कवडु दौलत मेश्राम
३३१	मौदा	चाचेर	चाचेर	गणेश महादेव दारोडे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
३३२	मौदा	कोदामेंढी	कोटामेंढी	जगदिश रामदास मोहनकर
३३३	मौदा	कोदामेंढी	कोटामेंढी	जीवन वसंता मोहनकर
३३४	मौदा	राजोली	राजोली	ताराचंद रामकृष्ण ठाकरे
३३५	मौदा	कोदामेंढी	कोटामेंढी	दिलीप दौलत मसराम
३३६	मौदा	चाचेर	चाचेर	निलकंठ कवडु सतिकोसरे
३३७	मौदा	पिपरी	पिपरी	पांडुरंग फुलचंद उकेटेके
३३८	मौदा	चाचेर	चाचेर	भोला गोपीचंद बरबटे
३३९	मौदा	चाचेर	चाचेर	महेश चांगदेव मेश्राम
३४०	मौदा	चाचेर	चाचेर	मोहन गणपत सतिकोसरे
३४१	मौदा	चाचेर	चाचेर	रमेश देवचंद दारोडे
३४२	मौदा	चाचेर	चाचेर	राजकुमार गोपीचंद बरबटे
३४३	मौदा	खरडा	खरडा	रामनाथ नथ्युनट माळवे
३४४	मौदा	कोदामेंढी	कोटामेंढी	रामाजी बारकुजी मोहनकर
३४५	मौदा	चाचेर	चाचेर	लालचंद रामा नागरे
३४६	मौदा	चाचेर	चाचेर	शंकर फत्तु नान्हे
३४७	मौदा	कोदामेंढी	कोटामेंढी	श्रीराम दामोधर मेश्राम
३४८	मौदा	मारोडी	मारोडी	श्रीराम बळीराम हावरे
३४९	मौदा	कोदामेंढी	कोटामेंढी	सहादेव सद्दु मोहनकर
३५०	मौदा	बानोर	बानोर	सागर मुरलीधर बावने
३५१	मौदा	बानोर	बानोर	सेवकराम बिसन शेंडे
३५२	पारशिवनी	कांन्त्री	कांन्त्री	अंकुश गोविंदा बावने
३५३	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	अंकुश लक्ष्मण सहारे
३५४	पारशिवनी	सालई मा	सालई मा	अखाडु केशव कामडे
३५५	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	अजब दामाजी बावने
३५६	पारशिवनी	आमगाव	आमगाव	अजाब वारलु शिवणकर
३५७	पारशिवनी	पारडी	पारडी	अतुल शेषराव कोल्हे
३५८	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	अर्जुन विश्वनाथ बावने
३५९	पारशिवनी	माहुली	माहुली	अशोक उत्तम शेंडे
३६०	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	अशोक श्रावण केळवदे
३६१	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	आकाश श्रीराम शिन्देमेश्राम
३६२	पारशिवनी	तामसवाडी	तामसवाडी	आनंद जयराम शेंडे
३६३	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	इंदीरा गेंन्दलाल उके
३६४	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	इंदीरा विनायक मेश्राम
३६५	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	इंदुबाई गोविंदा बावने

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
३६६	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	ईश्वर रामकृष्ण झिगरे
३६७	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	उमराव धोंडबा शेंडे
३६८	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	उमेश बापुराव शिर्देमेश्राम
३६९	पारशिवनी	साटक	साटक	उषा रामा मोहनकार
३७०	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	ओमप्रकाश प्रल्हाद डडुरे
३७१	पारशिवनी	माहुली	काळापाटा	कन्हैया वंसता खंडाते
३७२	पारशिवनी	पालासावळी	कालभैरवपेठ	कमलाबाई खुशाल उकेबोन्द्रे
३७३	पारशिवनी	नवेगाव खैरी	नेवुरवाडा	कवडु चैतुजी खंडाते
३७४	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	काशीनाथ भगवान डडुरे
३७५	पारशिवनी	साटक	साटक	कुंदा भारत नगरे
३७६	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	कुसुम चिंतामन गोयले
३७७	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	कुसुम श्रीराम मेश्राम
३७८	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	कृष्णा माधो भुर्रे
३७९	पारशिवनी	कांन्त्री	कांन्त्री	कैलास फजीत बावने
३८०	पारशिवनी	माहुली	माहुली	कौसल्या सोपान बावने
३८१	पारशिवनी	इटगाव	इटगाव	खुशाल जागो राठोड
३८२	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	खुशाल विठोबा डडुरे
३८३	पारशिवनी	नयाकुंड	नयाकुंड	गजानन शिवचरण सेलोकर
३८४	पारशिवनी	माहुली	माहुली	गणेश नथ्यु चाके
३८५	पारशिवनी	चारगाव	चारगाव	गणेश बाबुलाल सोनटक्के
३८६	पारशिवनी	तामसवाडी	तामसवाडी	गणेश रूशि शिवारुके
३८७	पारशिवनी	साटक	साटक	गणेश शामराव मोहनकार
३८८	पारशिवनी	माहुली	माहुली	गणेश हरीभाउ हारोडे
३८९	पारशिवनी	कांन्त्री	कांन्त्री	गीरीष मुलचंद चंदनबावणे
३९०	पारशिवनी	कांन्त्री	कांन्त्री	गुंफाबाई पुनाराम बावने
३९१	पारशिवनी	सालई मा	सालई मा	गुरुदास गुलाब मारबते
३९२	पारशिवनी	नवेगाव खैरी	नेवुरवाडा	गुरुदेव रामाजी शेंडे
३९३	पारशिवनी	माहुली	माहुली	गुलाब यादोराव सोनटक्के
३९४	पारशिवनी	घाटरोहना	घाटरोहना	गोविदा घनश्याम कांबळे
३९५	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	गोपाळ महागु उके
३९६	पारशिवनी	साटक	साटक	गोपीचंद कवडू नान्हे
३९७	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	गोविंदा हन्साराम उके
३९८	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	चंदु कोठीराम शेंडे
३९९	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	चन्द्रकला बिहारी डडुरे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
४००	पारशिवनी	साटक	साटक	चंद्रभान कोंडबा मोहनकार
४०१	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	चंद्रशेखर जगन शिन्देमेश्राम
४०२	पारशिवनी	आमगाव	आमगाव	चंद्रशेखर रामा शिवणकर
४०३	पारशिवनी	कांद्री	कांद्री	चन्द्रकला अखाडू मेश्राम
४०४	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	चिंतामन महादेव गडे
४०५	पारशिवनी	घाटरोहना	घाटरोहना	चिंधंबा सहादेव मारबते
४०६	पारशिवनी	माहुली	माहुली	जयश्री सुरेश गीरी
४०७	पारशिवनी	माहुली	माहुली	जयसिंग पुरन गिरी
४०८	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	जिजा दीनदयाल खंगार
४०९	पारशिवनी	साटक	साटक	जितेन्द्र हिरालाल बागडे
४१०	पारशिवनी	माहुली	काळापाटा	ज्ञानेश्वर गुलाब खंडाते
४११	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	ज्ञानेश्वर घनशाम मोहने
४१२	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	ज्ञानेश्वर पंजाबराव भुजाडे
४१३	पारशिवनी	साटक	साटक	ताराचंद गवतु शिन्देमेश्राम
४१४	पारशिवनी	आमगाव	आमगाव	ताराचंद नामदेव बावने
४१५	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	तिमाजी बुलकु उकेबोन्द्रे
४१६	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	तुळसिराम अंतु सहारे
४१७	पारशिवनी	माहुली	माहुली	तेजगीर गुलाब गिरी
४१८	पारशिवनी	पारडी	पारडी	दत्तु रुपचंद महालगावे
४१९	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	दशरथ चिंतामण बावने
४२०	पारशिवनी	माहुली	माहुली	दशरथ छोटु भारती
४२१	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	दशरथ बळीराम मोहने
४२२	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	दशरथ हिरामन सहारे
४२३	पारशिवनी	पारडी	पारडी	दादाराव पैकु मौजे
४२४	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	दिंगाबर पांडुरंग शेंडे
४२५	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	दिलीप आंनदराव डडुरे
४२६	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	दिलीप काशीराम उके
४२७	पारशिवनी	पारडी	पारडी	दिलीप सदाशिव कोल्हे
४२८	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	दिवाळु सहादेव उके
४२९	पारशिवनी	चारगाव	चारगाव	देवकाबाई गजानन सोनटक्के
४३०	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	देवराव गंगाराम मेश्राम
४३१	पारशिवनी	माहुली	माहुली	देवराव चिंधु सोकाटे
४३२	पारशिवनी	इटगाव	इटगाव	देवराव संपत मेश्राम
४३३	पारशिवनी	घाटरोहना	घाटरोहना	देविदास भाउराव सोनवाने

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
४३४	पारशिवनी	इटगाव	इटगाव	देवेन्द्र रामचन्द्र सुर्यवंशी
४३५	पारशिवनी	निंबा	निंबा	दौलत मोती पुरी
४३६	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	धनराज चिंतामन गडे
४३७	पारशिवनी	आमगाव	आमगाव	धनराज नामदेव डायरे
४३८	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	धनराज मंगल सहारे
४३९	पारशिवनी	माहुली	माहुली	धनराज माधोराव दाढे
४४०	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	धनीराम फागो उके
४४१	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	धर्मेन्द्र देवचंद डडुरे
४४२	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	धर्मपाल तुळसिराम सहारे
४४३	पारशिवनी	चारगाव	चारगाव	नंदकीशोर हरीचंद शेंडे
४४४	पारशिवनी	नयाकुंड	नयाकुंड	नंदु शिवचरण सेलोकर
४४५	पारशिवनी	माहुली	माहुली	नरेश हरीभाउ हारोडे
४४६	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	नर्मदाबाई केशव मेश्राम
४४७	पारशिवनी	नवेगाव खैरी	नेवुरवाडा	नामदेव जीवतु खंडाते
४४८	पारशिवनी	कांद्री	कांद्री	निर्मला बापूराव सोनटक्के
४४९	पारशिवनी	नवेगाव खैरी	नवेगाव खैरी	निलकंठ संपत शेंडे
४५०	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	पंकज अशोक केळवदे
४५१	पारशिवनी	पारडी	पारडी	पांडुरंग नारायण महालगावे
४५२	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	पांडुरंग मोतीराम पारसे
४५३	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	पामा बुटन खंडाते
४५४	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	पुरुषोत्तम केशव मेश्राम
४५५	पारशिवनी	साटक	साटक	पुष्पा कन्हैया मडाये
४५६	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	पुसाराम तुकाराम उकेबोन्द्रे
४५७	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	प्रकाश केशवराव मेश्राम
४५८	पारशिवनी	साटक	साटक	प्रकाश नामदेव शिन्देमेश्राम
४५९	पारशिवनी	माहुली	माहुली	प्रकाश भिमराव दाढे
४६०	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	प्रकाश मंगल वहीले
४६१	पारशिवनी	माहुली	काळापाटा	प्रकाश मुकुंदा खंडाते
४६२	पारशिवनी	नवेगाव खैरी	नवेगाव खैरी	प्रदिप किसन मारबते
४६३	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	प्रभाकर किसन तिरोडे
४६४	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	प्रभाकर नागो मेश्राम
४६५	पारशिवनी	साटक	साटक	प्रमिला विजय मोहनकार
४६६	पारशिवनी	नवेगाव खैरी	नवेगाव खैरी	प्रमोद दशरथ बावने
४६७	पारशिवनी	पालासावळी	कालभैरवपेट	प्रमोद मधुकर मेश्राम

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
४६८	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	प्रमोद रूपचंद डडुरे
४६९	पारशिवनी	आमगाव	आमगाव	प्रेमदास लक्ष्मण डायरे
४७०	पारशिवनी	पारडी	पारडी	बंडु रामराव कोल्हे
४७१	पारशिवनी	पारडी	पारडी	बबन पुंडलीक खंगार
४७२	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	बबन फागो उके
४७३	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	बबन बन्शी बावने
४७४	पारशिवनी	खेडी	खेडी	बबन रामाजी मरसकोल्हे
४७५	पारशिवनी	निंबा	निंबा	बापुगीर विठठलगीर गीरी
४७६	पारशिवनी	पारडी	पारडी	बापुराव मंगलु ठाकरे
४७७	पारशिवनी	कांद्री	कांद्री	बाळकृष्ण मोतीराम कोसरे
४७८	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	बेबीबाई निलकंठ मेश्राम
४७९	पारशिवनी	माहुली	काळापाटा	बेबीबाई मारोती बावने
४८०	पारशिवनी	मेहेंदी	मेहेंदी	भगवान चैतु खंडाते
४८१	पारशिवनी	माहुली	काळापाटा	भगवान जैराम खंडाते
४८२	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	भाउराव यशवंता सहारे
४८३	पारशिवनी	चारगाव	चारगाव	भागारथी रामकिसन शेंडे
४८४	पारशिवनी	नवेगाव खैरी	नेवुरवाडा	भारत कवडु खंडाते
४८५	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	भीमराव फजीत बावने
४८६	पारशिवनी	खंडाळा घ	गहुहिवरा	भीमराव मारोती शेंडे
४८७	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	भुजंग गजानन भाकरे
४८८	पारशिवनी	नवेगाव खैरी	नवेगाव खैरी	भोजराज मा .दुदुके
४८९	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	भोजराज रामचंद्र बावने
४९०	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	मंगल संतोष सहारे
४९१	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	मंगल सोमाजी भोयर
४९२	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	मंगेश तुळसीराम बालकोटे
४९३	पारशिवनी	साटक	साटक	मंगेश रमेश राउत
४९४	पारशिवनी	पारडी	पारडी	मंगेश सदाशिव सुर्यवंशी
४९५	पारशिवनी	मेहेंदी	मेहेंदी	मनोहर बारकु शिवणकर
४९६	पारशिवनी	कांद्री	कांद्री	मनोहर शंकर अवसरे
४९७	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	मनोहर संतोष बागळे
४९८	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	महादेव किसन तिरोडे
४९९	पारशिवनी	नवेगाव खैरी	नवेगाव खैरी	महादेव गोविंदा सोनटक्के
५००	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	महादेव बिच्छु उके
५०१	पारशिवनी	कांद्री	कांद्री	महादेव शामराव मानकर

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५०२	पारशिवनी	माहुली	माहुली	महेश रतन भारती
५०३	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	महेश राजेराम शिवणकर
५०४	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	माया काशीनाथ बावने
५०५	पारशिवनी	इटगाव	इटगाव	मिथुन दादाराव मोहनकर
५०६	पारशिवनी	सालई मा	सालई मा	मिराबाई काशीराम मारबते
५०७	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	मुन्नालाल परसराम अमृते
५०८	पारशिवनी	माहुली	गुंढरी पंडे	मुरलीधर संतोष सहारे
५०९	पारशिवनी	मेहेंदी	मेहेंदी	मोहन विंघबा बावने
५१०	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	मोहन विठठल खंडाते
५११	पारशिवनी	पारडी	पारडी	मोहन हरीभाउ शेन्डे
५१२	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	योगेश गोपीचंद खंगार
५१३	पारशिवनी	जुनिकामठी	जुनिकामठी	योगेश वामन ठाकरे
५१४	पारशिवनी	पारडी	पारडी	रंजना सुरेश नागपुरे
५१५	पारशिवनी	पारडी	पारडी	रघुनाथ नारायण मघलगावे
५१६	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	रतिराम संपत बावणे
५१७	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	रमेश कीसन लाडे
५१८	पारशिवनी	पारडी	पारडी	रमेश गोवर्धन महालगावे
५१९	पारशिवनी	घाटरोहना	घाटरोहना	रमेश पांडुरंग मारबते
५२०	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	रमेश फागो मेश्राम
५२१	पारशिवनी	माहुली	माहुली	रमेश माधोराव दाढे
५२२	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	रमेश रामचंद्र लाडे
५२३	पारशिवनी	पारडी	पारडी	रमेश हरीभाउ शेन्डे
५२४	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	रविन्द्र प्रल्हाद बावने
५२५	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	रविन्द्र रामराव उके
५२६	पारशिवनी	आमगाव	आमगाव	रविन्द्र रामा शिवणकर
५२७	पारशिवनी	पारडी	पारडी	रविन्द्र शालीक शेन्डे
५२८	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	राकेश जवाहर डडुरे
५२९	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	राजु प्रभु डडुरे
५३०	पारशिवनी	इटगाव	इटगाव	राजु रामगिरी गिरी
५३१	पारशिवनी	माहुली	माहुली	राजेन्द्र वडगु बांगळे
५३२	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	राजेन्द्र दामाजी बावने
५३३	पारशिवनी	पारडी	पारडी	राजेन्द्र शंकर कोल्हे
५३४	पारशिवनी	माहुली	माहुली	राजेराम बापुराव बोंद्रेबावने
५३५	पारशिवनी	खंडाळा घ	गहुहिवरा	राजेन्द्र गोपाळा मेश्राम

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५३६	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	रानाबाई सुर्यभान केळवदे
५३७	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	रामकृष्ण विठोबा डडुरे
५३८	पारशिवनी	निंबा	निंबा	रामगीर शामगीर गीरी
५३९	पारशिवनी	घाटरोहना	घाटरोहना	रामचंद भाउराव सोनवाने
५४०	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	रामचंद्र देवराव गोयले
५४१	पारशिवनी	चारगाव	चारगाव	रामजी विठोबा चंदनकर
५४२	पारशिवनी	सालई मा	सालई मा	रामदास श्रीराम मारबते
५४३	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	रामलाल मनिराम ननुरे
५४४	पारशिवनी	माहुली	माहुली	रामा नथ्यु शेंडे
५४५	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	रामाजी महादेव मेश्राम
५४६	पारशिवनी	आमगाव	बाबुळवाडा	रामु बापुराव चंदनकर
५४७	पारशिवनी	खेडी	खेडी	रुषी पुरुषोत्तम शेंडे
५४८	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	रेखा विनोद बादुंले
५४९	पारशिवनी	घाटरोहना	घाटरोहना	रेवाराम सोमा बावने
५५०	पारशिवनी	माहुली	काळापाटा	लक्ष्मण शिवराम खंडाते
५५१	पारशिवनी	माहुली	माहुली	ललीता भोला गिरी
५५२	पारशिवनी	खंडाळा घ	गहुहिवरा	ललीता रामनाथ मालवे
५५३	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	लिलाबाई कचरु मेश्राम
५५४	पारशिवनी	माहुली	माहुली	वनमाला चिंतामन भोयर
५५५	पारशिवनी	साटक	साटक	वासुदेव धोंडबा मोहनकर
५५६	पारशिवनी	चारगाव	चारगाव	वासुदेव संपत केळवदे
५५७	पारशिवनी	नवेगाव खैरी	नवेगाव खैरी	विक्की सोमाजी मोहनकर
५५८	पारशिवनी	मेहेंदी	मेहेंदी	विक्रम गुलाब उके
५५९	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	विजय देवचंद डडुरे
५६०	पारशिवनी	निंबा	निंबा	विजय रामगिर गिरी
५६१	पारशिवनी	तामसवाडी	तामसवाडी	विजय हिरामन शिवारुके
५६२	पारशिवनी	पारडी	पारडी	विठठल गोविंदा मरसकोल्हे
५६३	पारशिवनी	खेडी	खेडी	विठठल महादेव मेश्राम
५६४	पारशिवनी	माहुली	काळापाटा	विनायक जैराम खंडाते
५६५	पारशिवनी	खंडाळा घ	गहुहिवरा	विनायक भद्रु मारबते
५६६	पारशिवनी	घाटरोहना	घाटरोहना	विनोद तुळसीराम मारबते
५६७	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	विनोद तेजराम डडुरे
५६८	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	विनोद रूपचंद डडुरे
५६९	पारशिवनी	साटक	साटक	विमलबाई ढेकल राउत

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५७०	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	विलास नथ्युजी भुजाडे
५७१	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	विलास विठठल नान्हे
५७२	पारशिवनी	पालासावळी	कालभैरवपेठ	विशाल नथ्यु मेश्राम
५७३	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	विष्णु मंगल वहीले
५७४	पारशिवनी	साटक	साटक	विष्णू शंकर मेश्राम
५७५	पारशिवनी	निंबा	निंबा	वेणुबाई वंसता पुरी
५७६	पारशिवनी	तामसवाडी	तामसवाडी	शंकर गोविंदा शेंडे
५७७	पारशिवनी	तामसवाडी	तामसवाडी	शंकर चंद्रभान मारबते
५७८	पारशिवनी	माहुली	काळापाटा	शंकर भददु खंडाते
५७९	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	शंकर रामकृष्ण सोनवाने
५८०	पारशिवनी	खंडाळा घ	गहुहिवरा	शामराव मारोती शेंडे
५८१	पारशिवनी	सालई मा	सालई मा	शामराव श्रीराम मारबते
५८२	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	शालीक भाउराव चौरासे
५८३	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	शिला प्रभु डडुरे
५८४	पारशिवनी	निंबा	निंबा	शिवगीर रत्नगीर गीरी
५८५	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	शिवदास हन्साराम उके
५८६	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	शिवराम तुकाराम उकेबोन्त्रे
५८७	पारशिवनी	तामसवाडी	तामसवाडी	शिवहरी कृष्णाजी शिवारुके
५८८	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	शुभम खुशाल डडुरे
५८९	पारशिवनी	साटक	साटक	शेखर कवडू तांदुळकर
५९०	पारशिवनी	खेडी	खेडी	शेषराव गोविंदा मेश्राम
५९१	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	शेषराव भाउराव गोयले
५९२	पारशिवनी	इटगाव	इटगाव	शैलेश पंचम मोहनकर
५९३	पारशिवनी	नवेगाव खैरी	नवेगाव खैरी	श्रावण किसन मारबते
५९४	पारशिवनी	माहुली	माहुली	श्रीराम लक्ष्मण शेंडे
५९५	पारशिवनी	तामसवाडी	तामसवाडी	श्रीराम संपत शिवारुके
५९६	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	संजय कवडू डडुरे
५९७	पारशिवनी	बोरडा ग	बोरडा ग	संजय गंगाराम डडुरे
५९८	पारशिवनी	इटगाव	इटगाव	संजय जागो राठोड
५९९	पारशिवनी	पालासावळी	पालासावळी	संजय निलकंठ केरेकार
६००	पारशिवनी	पारडी	पारडी	संजय शंकर कोल्हे
६०१	पारशिवनी	खेडी	खेडी	संदीप बंडु मेश्राम
६०२	पारशिवनी	चारगाव	चारगाव	सचिन वामन सोनटक्के
६०३	पारशिवनी	भागीमाहरी	भागीमाहरी	सतीश चिंतामन गोयले

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
६०४	पारशिवनी	माहुली	माहुली	सदाशिव नारायणजी बावने
६०५	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	सहादेव सुर्यभान पैठेउके
६०६	पारशिवनी	खेडी	खेडी	सिताबाई महादेव मरसकोल्हे
६०७	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	सुदाम गणपत मेश्राम
६०८	पारशिवनी	सालई मा	सालई मा	सुधाकर श्रीराम मारबते
६०९	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	सुनील फागो मेश्राम
६१०	पारशिवनी	खेडी	खेडी	सुभाष गोविंदराव मेश्राम
६११	पारशिवनी	निंबा	निंबा	सुभाष धर्मराज पुरी
६१२	पारशिवनी	खेडी	बोरी राणी	सुभाष विठठल नान्हे
६१३	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	सुमिजा मधुकर शिन्देमेश्राम
६१४	पारशिवनी	नांदगाव	नांदगाव	सुरेन्द्र मारोती शिंदेमेश्राम
६१५	पारशिवनी	माहुली	माहुली	सुरेश गुलाब गिरी
६१६	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	सुरेश रामचंद्र बावने
६१७	पारशिवनी	माहुली	गुंडरी पंडे	सुर्यकांता गजानन सहारे
६१८	पारशिवनी	कांद्री	कांद्री	सुशिला शंकर बागडे
६१९	पारशिवनी	माहुली	काळापाटा	सेजराज देवराव खंडाते
६२०	पारशिवनी	दहेगाव जोशी	दहेगाव जोशी	सोनबा कोठीराम शेंडे
६२१	पारशिवनी	चारगाव	चारगाव	सोनु लिलाधर चंदनकर
६२२	पारशिवनी	पारडी	पारडी	सोमेश्वर कवडु कोल्हे
६२३	पारशिवनी	चारगाव	चारगाव	हरीचन आळकु शेन्डे
६२४	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	हरीदास दिवाळु बावने
६२५	पारशिवनी	माहुली	गुंडरी पंडे	हरीदास हिरामन शेंडे
६२६	पारशिवनी	साटक	साटक	हिरालाल कारु बागडे
६२७	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	हेमराज तुळसीराम मेश्राम
६२८	पारशिवनी	खंडाळा घ	खंडाळा घ	हेमराज फागो उके
६२९	पारशिवनी	वाघोडा	वाघोडा	हेमा झगडु बावने
६३०	नागपूर	धामणालिंगा	धामणालिंगा	युवराज लक्ष्मण केळवदे
६३१	नागपूर	चिचोली	चिचोली	पदमाकर खुशालजी वाघमारे
६३२	नागपूर	भरतवाडा	भरतवाडा	रामचंद्र महादेव ढोणे
६३३	नागपूर	भरतवाडा	भरतवाडा	शेषराव नारायण शिंदे
६३४	नागपूर	माहुरझरी	माहुरझरी	सुरेश मानिकराव लोणारे
६३५	नागपूर	चिचोली	चिचोली	राजेश हरिभाऊ पुसदेकर
६३६	नागपूर	पेठ	पेठ	सुरज शालीक बावणे
६३७	नागपूर	कळमना	कळमना	नरेंद्र अजाबराव सतिबावणे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
६३८	नागपूर	बाजारगांव	बाजारगांव	अनिल केशवराव केवटे
६३९	नागपूर	बाजारगांव	पांजरा	अनिल बाबाराव सोनोने
६४०	नागपूर	दवलामेटी	दवलामेटी	धिरज देविदास आगरकर
६४१	नागपूर	दवलामेटी	दवलामेटी	भगवान शाहुजी नवघरे
६४२	नागपूर	बाजारगांव	बाजारगांव	मंगेश अर्जुन बन्सोड
६४३	नागपूर	दवलामेटी	दवलामेटी	मनिषा जगदिश चांभारे
६४४	नागपूर	धामना (लिंगा)	धामना (लिंगा)	युवराज लक्ष्मण केळवदे
६४५	नागपूर	बाजारगांव	बाजारगांव	संजय तुकाराम शेळके
६४६	नागपूर	बाजारगांव	बाजारगांव	सुरेश महादेव कोल्हे
६४७	सावनेर	उंम (भ)	उंम (भ)	शांताराम नामदेव बावणे
६४८	सावनेर	कोदेगांव	कोदेगांव	गिता अशोक भारती
६४९	सावनेर	नांदागोमुख	नांदागोमुख	पुंडलिक सदाशिव कोडापे
६५०	सावनेर	नांदागोमुख	नांदागोमुख	प्रभाकर जंगलु मारबते
६५१	सावनेर	उंम (भ)	उंम (भ)	रामभाऊ धोंडबा मारबते
६५२	सावनेर	उंम (भ)	उंम (भ)	श्रावण बापुराव मारबते
६५३	सावनेर	उंम (भ)	उंम (भ)	राजेंद्र शंकर मारबते
६५४	सावनेर	उंम (भ)	उंम (भ)	सुधाकर किसण मारबते
६५५	सावनेर	कोदेगांव	कोदेगांव	सुजित रमेश बावणे
६५६	सावनेर	सिंदेवानी	सिंदेवानी	सुरेश शंकर बावनकर
६५७	सावनेर	कोदेगांव	कोदेगांव	सुरज रमेश बावणे
६५८	सावनेर	उंम (भ)	उंम (भ)	जाणकु किसण मारबते
६५९	सावनेर	रोहणा	रोहणा	ओमप्रकाश यशवंत मेश्राम
६६०	सावनेर	नांदागोमुख	नांदागोमुख	अजाब दौलत सुरजुसे
६६१	कुही	चापेगडी	चापेगडी	सोमा गोविंदजी शेंडे
६६२	कुही	मांढळ	मांढळ	क्रिष्णा देवराव दिघोरे
६६३	कुही	मांढळ	मांढळ	राजू रामचंद्र दिघोरे
६६४	कुही	वेळगाव	वेळगाव	चेतन रामकृष्ण डहाके
६६५	कुही	वेळगाव	वेळगाव	तिमा भिवा बांगळकर
६६६	कुही	वेळगाव	वेळगाव	दामू राजेराम डहाके
६६७	कुही	दहेगांव	दहेगांव	दिनेश दादा बागडे
६६८	कुही	वेळगाव	वेळगाव	नंदकुमार मोरेश्वर मांढरे
६६९	कुही	दहेगांव	दहेगांव	बंडू बाबुराव मांढरे
६७०	कुही	वेळगाव	वेळगाव	मनोज मोरेश्वर मांढरे
६७१	कुही	वेळगाव	वेळगाव	मुकेश जयराम दुधपचारे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
६७२	कुही	दहेगांव	दहेगांव	रंगराव सदाशिव मांडरे
६७३	कुही	वेळगाव	वेळगाव	रमेश शालिक मराठे
६७४	कुही	दहेगांव	दहेगांव	रवी देवराव बागडे
६७५	कुही	दहेगांव	दहेगांव	राजेंद्र सोविंदा मांडरे
६७६	कुही	वेळगाव	वेळगाव	विजय बलदेव मांडरे
६७७	कुही	वेळगाव	वेळगाव	शांताराम बाजिराव मराठे
६७८	कुही	दहेगांव	दहेगांव	शिवदास आबा बागडे
६७९	कुही	वेळगाव	वेळगाव	सचिन रामू मांडरे
६८०	कुही	मांडळ	मांडळ	सुनील पांडुरंग डहारे
६८१	कुही	मांडळ	मांडळ	हिरामण गणपत दुधपचारे
६८२	कुही	आंभोरा खुर्द	आंभोरा खुर्द	युवराज किसन बोंदरे
६८३	कुही	चापेगडी	चापेगडी	ढोमण वातुजी मांडरे
६८४	कुही	मांडळ	मांडळ	कमलाबाई किसन बांगडकर
६८५	कुही	चापेगडी	चापेगडी	विष्णु पांडुरंग शिंदुरकर
६८६	कुही	चापेगडी	चापेगडी	विजय किसन मोहनकर
६८७	कुही	आंभोरा खुर्द	आंभोरा खुर्द	भारत श्रावण चांदेकर
६८८	कुही	चन्ना	चन्ना	भाउराव डोमळु नान्हे
६८९	कुही	साळवा	साळवा	रामचंद्र बिसराम भारद्वाज
६९०	कुही	रुयाड	रुयाड	उत्तम सदाशिव मोहनकर
६९१	कुही	रुयाड	रुयाड	दयाराम सदाशिव रत्नापुरे
६९२	कुही	सिल्ली	सिल्ली	अनिल वासुदेव चाचेरकर
६९३	कुही	साळवा	साळवा	धोंडबा रामाजी नान्हे
६९४	कुही	चन्ना	चन्ना	धनेश भगवान नान्हे
६९५	कुही	साळवा	साळवा	रुपचंद बिसराम भारद्वाज
६९६	कुही	चिकना	चिकना	श्यामकला भास्कर मांडरे
६९७	कुही	चिकना	चिकना	यादवराव चिंतामण कुंभले
६९८	कुही	मांडळ	मांडळ	यशवंता कवडु दुधपचारे
६९९	कुही	चन्ना	चन्ना	योगेश शंकर नान्हे
७००	कुही	तारणा	तारणा	योगेश्वर बंडु मांडरे
७०१	कुही	ठाणा	ठाणा	युवराज नत्थु मांडरे
७०२	कुही	वेलतुर	वेलतुर	धनश्याम श्रीराम चाचेरकर
७०३	कुही	तारणा	तारणा	खुशाल दशरि मांडरे
७०४	कुही	रुयाड	रुयाड	खुशाल नामदेव मोहनकर
७०५	कुही	रुयाड	रुयाड	खेमराज बारसु डाहारे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
७०६	कुही	साळवा	साळवा	ढोमण नारायण नान्हे
७०७	कुही	साळवा	साळवा	ईश्वर बिसन दुधपचारे
७०८	कुही	साळवा	साळवा	ईश्वर रघुनाथ मांडरे
७०९	कुही	वेलतुर	वेलतुर	ईश्वर संपत चाचेरकर
७१०	कुही	रुयाड	रुयाड	बंडु कवडु डहारे
७११	कुही	ठाणा	ठाणा	बंडु नत्थु मांडरे
७१२	कुही	सिल्ली	सिल्ली	बळीराम मारोती दुधपचारे
७१३	कुही	तारणा	तारणा	बाब ताराचंद मोहनकर
७१४	कुही	चन्ना	चन्ना	बाबुराव दोडकु नान्हे
७१५	कुही	साळवा	साळवा	बाळु फुलचंद नागपुरे
७१६	कुही	चिकना	चिकना	बापुराव सितराम शिवरकर
७१७	कुही	चिकना	चिकना	बापुराव पुंजाराम चाचेरकर
७१८	कुही	तारणा	तारणा	बापुराव गणपत मांडरे
७१९	कुही	तारणा	तारणा	बापुराव गणपत दिघोरे
७२०	कुही	मांढळ	मांढळ	बालाजी रघुनाथ डहारे
७२१	कुही	चन्ना	चन्ना	बलदेव मोतिराम नान्हे
७२२	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	कृष्णा मारोती बावणे
७२३	कुही	रुयाड	रुयाड	कंठीराम मोरेश्वर नान्हे
७२४	कुही	तारणा	तारणा	काशिराम उरकुडा दिघोरे
७२५	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	कवडु चिवकण दुधपचारे
७२६	कुही	साळवा	साळवा	कवडु रामा नान्हे
७२७	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	कुसंता तुळसिराम भोयर
७२८	कुही	तारणा	तारणा	कुसन कवडु मांडरे
७२९	कुही	तारणा	तारणा	केशव किसन मांडरे
७३०	कुही	तारणा	तारणा	कैलास कुसन मांडरे
७३१	कुही	तारणा	तारणा	कैलास दुधराम मांडरे
७३२	कुही	तारणा	तारणा	कैलास वातु नान्हे
७३३	कुही	साळवा	साळवा	मधुकर गोमा नान्हे
७३४	कुही	रुयाड	रुयाड	मंगरु मारोती नान्हे
७३५	कुही	वेलतुर	वेलतुर	मंगेश रामकृष्ण चाचेरकर
७३६	कुही	सिल्ली	सिल्ली	महाराष्ट्र मनोहर दुधपचारे
७३७	कुही	तारणा	तारणा	महादेव बालाजी दिघोरे
७३८	कुही	साळवा	साळवा	महादेव मन्साराम भारद्वाज
७३९	कुही	रुयाड	रुयाड	महादेव झिंगर कामठे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
७४०	कुही	चिकना	चिकना	महादेव सखाराम बावणे
७४१	कुही	तारणा	तारणा	मारोती बापुराव मांडरे
७४२	कुही	रुयाड	रुयाड	मोresh्वर तुळशिराम दुधपचारे
७४३	कुही	साळवा	साळवा	मदन कवडु नान्हे
७४४	कुही	चिकना	चिकना	मच्छिंद्र बबन वाघमारे
७४५	कुही	साळवा	साळवा	मंदा बापु गिरी
७४६	कुही	सिल्ली	सिल्ली	जितेंद्र मोresh्वर दुधपचारे
७४७	कुही	साळवा	साळवा	रानाबाई बिसन चाचेरकर
७४८	कुही	साळवा	साळवा	रत्नमाला शंकर दुधपचारे
७४९	कुही	साळवा	साळवा	दमयंता रमेश नान्हे
७५०	कुही	सिल्ली	सिल्ली	मनोहर महादेव दुधपचारे
७५१	कुही	साळवा	साळवा	मनोहर बिसन दुधपचारे
७५२	कुही	तारणा	तारणा	मनोहर दौलत नान्हे
७५३	कुही	साळवा	साळवा	मनोहर गोमाजी नान्हे
७५४	कुही	सिल्ली	सिल्ली	किशोर किसन मांडरे
७५५	कुही	तारणा	तारणा	किशोर टिकाराम मांडरे
७५६	कुही	रुयाड	रुयाड	किसन परसराम डहारे
७५७	कुही	चितापुर	चितापुर	मिथुन प्रभाकर कर्णुके
७५८	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	मिताराम डोमाजी मारबते
७५९	कुही	तारणा	तारणा	शिवदास बारकु मांडरे
७६०	कुही	सिल्ली	सिल्ली	शिवदास लक्ष्मण दुधपचारे
७६१	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	दिलीप ईस्ता मेश्राम
७६२	कुही	चन्ना	चन्ना	दिलीप संपत शेंडे
७६३	कुही	चिकना	चिकना	दिपक रामकृष्णा शेंडे
७६४	कुही	तारणा	तारणा	दिवाकर तुळशिराम मोहनकर
७६५	कुही	साळवा	साळवा	दिनेश चैतराम नान्हे
७६६	कुही	साळवा	साळवा	दिगांबर फुलचंद नागपुरे
७६७	कुही	सिल्ली	सिल्ली	विष्णु सहादेव मोहनकर
७६८	कुही	रुयाड	रुयाड	विठोबा श्रावण चाचेरकर
७६९	कुही	चिकना	चिकना	विश्वथ श्रावण शिवनकर
७७०	कुही	वेलतुर	वेलतुर	विजय सखाराम चाचेरकर
७७१	कुही	रुयाड	रुयाड	विजय तुकाराम डहाके
७७२	कुही	रुयाड	रुयाड	विजय नामदेव मोहनकर
७७३	कुही	चिकना	चिकना	विजु डोमा शिवरकर

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
७७४	कुही	कऱ्हांडला	कऱ्हांडला	विनायक दयाराम भारती
७७५	कुही	ठाणा	ठाणा	विलास मोतिराम मांडरे
७७६	कुही	सिल्ली	सिल्ली	विलास संपतराव पानसोक
७७७	कुही	वेलतुर	वेलतुर	चिधु विठ्ठल चाचेरकर
७७८	कुही	साळवा	साळवा	चितामन अंतु शेंडे
७७९	कुही	साळवा	साळवा	चिमणगिर लक्ष्मणगीर बोदले
७८०	कुही	रुयाड	रुयाड	जितेंद्र यादव दिघोरे
७८१	कुही	साळवा	साळवा	नितेश भैय्यागिर गिरी
७८२	कुही	साळवा	साळवा	नितेश शोभीराम भारद्वाज
७८३	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	हरिदास अंतु चांदेकर
७८४	कुही	चन्ना	चन्ना	हिरामण दौलतराव नान्हे
७८५	कुही	रुयाड	रुयाड	हरीदास कवडु मोहनकर
७८६	कुही	चिकना	चिकना	हरीदास जानबा मांडरे
७८७	कुही	चिकना	चिकना	हरिदास कान्हुजी मेश्राम
७८८	कुही	चन्ना	चन्ना	भोजराज रामा मल्हारे
७८९	कुही	वेलतुर	वेलतुर	भोलेश्वर पैकी चाचेरकर
७९०	कुही	साळवा	साळवा	भगवान रघुनाथ मांडरे
७९१	कुही	चन्ना	चन्ना	भगवान सोमा बावणे
७९२	कुही	तारणा	तारणा	पंजाब रामाजी मांडरे
७९३	कुही	तारणा	तारणा	परमेश्वर सुर्यभान मोहनकर
७९४	कुही	तारणा	तारणा	परसराम भदु दुधपचारे
७९५	कुही	तारणा	तारणा	पांडुरंग किसन मांडरे
७९६	कुही	तारणा	तारणा	पुरुषोत्तम चंद्रभान मांडरे
७९७	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	पुजाराम शामराव मारबते
७९८	कुही	सिल्ली	सिल्ली	प्रमोद विठ्ठलराव दुधपचारे
७९९	कुही	रुयाड	रुयाड	प्रमोद दामाजी मोहनकर
८००	कुही	सिल्ली	सिल्ली	प्रदिप ईश्वर गिरी
८०१	कुही	चन्ना	चन्ना	प्रविण दुधराम मल्हारे
८०२	कुही	तारणा	तारणा	प्रविण अरुण दिघोरे
८०३	कुही	वेलतुर	वेलतुर	प्रभाकर सखाराम चाचेरकर
८०४	कुही	ठाणा	ठाणा	प्रभु मारोती चनोडे
८०५	कुही	चिकना	चिकना	प्राणहंस महादेव मांडरे
८०६	कुही	तारणा	तारणा	रणविर झिंगर मोहनकर
८०७	कुही	साळवा	साळवा	रंजित संपत चापेकर

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८०८	कुही	तारणा	तारणा	रमेश कारुजी मांडरे
८०९	कुही	चिकना	चिकना	रविंद्र नत्थुजी पाटेकर
८१०	कुही	चिकना	चिकना	श्रीधर बबन वाघमारे
८११	कुही	चन्ना	चन्ना	श्रीकृष्णा रामजी चाचेरकर
८१२	कुही	साळवा	साळवा	श्रीराम ईस्ता शिवरकर
८१३	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	श्रीराम सदाशिव चांदेकर
८१४	कुही	रुयाड	रुयाड	श्रीराम जैराम कामटे
८१५	कुही	साळवा	साळवा	श्रीवंत वसंता शेंडे
८१६	कुही	तारणा	तारणा	राष्ट्रपाल परसराम मांडरे
८१७	कुही	आंभोरा खुर्द	आंभोरा खुर्द	श्रीराम आसाराम चांदेकर
८१८	कुही	चिकना	चिकना	रामकृष्णा तुळशिराम शिवुरकर
८१९	कुही	वेलतुर	वेलतुर	रामराव मारोती चाचेरकर
८२०	कुही	तारणा	तारणा	रामा राजेराम मांडरे
८२१	कुही	चन्ना	चन्ना	रामा तंटू मल्हारे
८२२	कुही	चिकना	चिकना	रामदास बकाराम बावणे
८२३	कुही	चन्ना	चन्ना	रामदास गोमा डहारे
८२४	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	रामदास गोविंदा सहारे
८२५	कुही	साळवा	साळवा	रामचंद्रगिर लवंगगीर बोदले
८२६	कुही	वेलतुर	वेलतुर	रामु नत्थु डहारे
८२७	कुही	वेलतुर	वेलतुर	रामजी परसराम दुधपचारे
८२८	कुही	चन्ना	चन्ना	रामु मोतिराम उके
८२९	कुही	साळवा	साळवा	राहूल बबनगिर बोदले
८३०	कुही	वेलतुर	वेलतुर	श्रावण जयराम दुधपचारे
८३१	कुही	साळवा	साळवा	रोश हनान्हे .
८३२	कुही	साळवा	साळवा	रोशन परसराम मांडरे
८३३	कुही	चितापुर	चितापुर	रोशन प्रभाकर कर्णुके
८३४	कुही	चिकना	चिकना	राजकुमार मोतिराम शिवरकर
८३५	कुही	तारणा	तारणा	राजकुमार अरुण दिघोरे
८३६	कुही	वेलतुर	वेलतुर	राजु दशरथ चाचेरकर
८३७	कुही	रुयाड	रुयाड	राजु नामदेव मोहनकर
८३८	कुही	सिल्ली	सिल्ली	राजेश विठ्ठल दुधपचारे
८३९	कुही	रुयाड	रुयाड	शत्रुघन दामा मोहनकर
८४०	कुही	चन्ना	चन्ना	शंकर काशिराम नान्हे
८४१	कुही	साळवा	साळवा	शंकर देवराव शेंडे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८४२	कुही	चन्ना	चन्ना	शामराव दोमळु नान्हे
८४३	कुही	साळवा	साळवा	शोभीराम किसन चंदनवटवे
८४४	कुही	तारणा	तारणा	ज्ञानेश्वर किसन मांडरे
८४५	कुही	रुयाड	रुयाड	ज्ञानेश्वर तुळशिराम दुधपचारे
८४६	कुही	वेलतुर	वेलतुर	ज्ञानेश्वर गोविंदा डहारे
८४७	कुही	रुयाड	रुयाड	शेखर दामाजी मोहनकर
८४८	कुही	चिकना	चिकना	संजय विश्वनाथ शिवरकर
८४९	कुही	साळवा	साळवा	संजय श्रीराम शिवरकर
८५०	कुही	तारणा	तारणा	संजय उपासराव मांडरे
८५१	कुही	चितापुर	चितापुर	सचिन भारत उके
८५२	कुही	वेलतुर	वेलतुर	सतिश गुरुदेव चाचेरकर
८५३	कुही	साळवा	साळवा	सहादेव नत्थु नान्हे
८५४	कुही	चिकना	चिकना	सोनु शामराव मांडरे
८५५	कुही	रुयाड	रुयाड	सदाशिव मंगरु चाचेरकर
८५६	कुही	तारणा	तारणा	सुधाकर विठोबा दिघोरे
८५७	कुही	तारणा	तारणा	सुर्यभान तुळशिराम मोहनकर
८५८	कुही	तारणा	तारणा	सुनिल कारु मांडरे
८५९	कुही	मांडळ	मांडळ	सुनिल राजेराम मेश्राम
८६०	कुही	चिकना	चिकना	सुनिल डोमा शिवरकर
८६१	कुही	सिल्ली	सिल्ली	सुरेश शंकर मोहनकर
८६२	कुही	साळवा	साळवा	सुरेश गोमाजी नान्हे
८६३	कुही	कऱ्हांडला	कऱ्हांडला	सुर्यभान शामराव शेंडे
८६४	कुही	साळवा	साळवा	उमाकांत गुणवंत मांडरे
८६५	कुही	कऱ्हांडला	कऱ्हांडला	दयाराम दादा भारती
८६६	कुही	वेलतुर	वेलतुर	दामोधर सखाराम चाचेरकर
८६७	कुही	चन्ना	चन्ना	दादाराव तुळशिराम चाचेरकर
८६८	कुही	साळवा	साळवा	छोटी परसराम मांडरे
८६९	कुही	साळवा	साळवा	दौलत दर्यागीर गिरी
८७०	कुही	चन्ना	चन्ना	दुधराम महादेव मल्हारे
८७१	कुही	मांडळ	मांडळ	दुर्गाप्रसाद हिरामण दुधपचारे
८७२	कुही	साळवा	साळवा	देवानंद चिमनगीर बोदले
८७३	कुही	वेलतुर	वेलतुर	चंद्रशेखर बादल मांडरे
८७४	कुही	साळवा	साळवा	चैतराम नत्थु नान्हे
८७५	कुही	रुयाड	रुयाड	फुलदास बाबुराव डहारे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८७६	कुही	वेलतुर	वेलतुर	तुळशिराम पुरुषोत्तम चाचेरकर
८७७	कुही	परसोडी राजा	परसोडी राजा	तेजराज श्रीराम चांदेकर
८७८	कुही	चिकना	चिकना	जयदेव धोंडबा मांडरे
८७९	कुही	चिकना	चिकना	जयदेव ज्ञानेश्वर वाघमारे
८८०	कुही	वेलतुर	वेलतुर	जगदीश रंगराव चाचेरकर
८८१	कुही	वेलतुर	वेलतुर	नरेश शंकरराव दुधपचारे
८८२	कुही	साळवा	साळवा	नरेश सारनाथ नान्हे
८८३	कुही	चिकना	चिकना	नामदेव बारसु शिवरकर
८८४	कुही	चन्ना	चन्ना	नामदेव अमृत नान्हे
८८५	कुही	चन्ना	चन्ना	नारा रामजी चाचेरकर
८८६	कुही	रुयाड	रुयाड	नागो महादेव डहाके
८८७	कुही	चिकना	चिकना	नागोराव तानबा मांडरे
८८८	कुही	तारणा	तारणा	नत्थु आसाराम मांडरे
८८९	कुही	वेले	वेले	नत्थु लख्खा चाचेरकर
८९०	कुही	तारणा	तारणा	अरुण उरकुडा दिघोरे
८९१	कुही	चन्ना	चन्ना	अंबादास रघुनाथ चाचेरकर
८९२	कुही	साळवा	साळवा	अंकुश मारोती नागपुरे
८९३	कुही	साळवा	साळवा	अमर मधुकर नान्हे
८९४	कुही	रुयाड	रुयाड	अमोल सुरेश शेंडे
८९५	कुही	साळवा	साळवा	अखिल मधुकर नान्हे
८९६	कुही	रुयाड	रुयाड	अनिल निलकंठ कामटे
८९७	कुही	वेलतुर	वेलतुर	अनिल अज्ञान डहारे
८९८	कुही	चिकना	चिकना	अशोक बापुराव शिवरकर
८९९	कुही	तारणा	तारणा	अशोक टिकाराम मांडरे
९००	कुही	साळवा	साळवा	गंगाराम फुलचंद नागपुरे
९०१	कुही	तारणा	तारणा	गरीबा गणपत दिघोरे
९०२	कुही	वेलतुर	वेलतुर	गोविंदा विठ्ठल चाचेरकर
९०३	कुही	तारणा	तारणा	गोविंदा गोमा मांडरे
९०४	कुही	वेलतुर	वेलतुर	गोपाल विठ्ठल चाचेरकर
९०५	कुही	चितापुर	चितापुर	गौरीशंकर विठोबा कुर्णुके
९०६	कुही	साळवा	साळवा	गुणवंताजी ईश्वरजी मांडरे
९०७	कुही	वेलतुर	वेलतुर	गुरु बाबुराव चाचेरकर
९०८	कुही	तारणा	तारणा	गुड्डु दिगांबर दिघोरे
९०९	कुही	रुयाड	रुयाड	गुलाब सदाशिव मोहनकर

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
९१०	कुही	चिकना	चिकना	गजानन ज्ञानेश्वर वाघमारे
९११	कुही	तारणा	तारणा	लक्ष्मण बुधन मोहनकर
९१२	कुही	चन्ना	चन्ना	लक्ष्मण मोतीराम उके
९१३	कुही	साळवा	साळवा	लक्ष्मण गुणवंत मांडरे
९१४	कुही	चिकना	चिकना	लहाणु धोंडबा मांडरे
९१५	कुही	साळवा	साळवा	लवंगगीर लक्ष्मणगीर बोदले
९१६	कुही	रुयाड	रुयाड	लवकुश मंगरु चाचेरकर
९१७	कुही	चापेगडी	चापेगडी	रोशन रमेश मांडरे
९१८	कुही	खोकर्ला	खोकर्ला	राजेश मुकूंद शिंदुरकर
९१९	कुही	चापेगडी	चापेगडी	संजय रमेश मांडरे
९२०	कुही	सिल्ली	सिल्ली	पुष्पा देविदास मोहनकर
९२१	कुही	रुयाड	रुयाड	संगिता धर्मा डहाके
९२२	कुही	तारणा	तारणा	चंद्रकला रामाजी दिघोरे
९२३	कुही	आंभोरा खुर्द	आंभोरा खुर्द	स्वप्नील रमेश मारबते
९२४	कुही	आंभोरा खुर्द	आंभोरा खुर्द	सुनिल रमेश मारबते
९२५	कुही	चापेगडी	चापेगडी	सुरेश वातुजी मांडरे
९२६	कुही	आंभोरा खुर्द	आंभोरा खुर्द	देविदास रामचंद बोंदरे
९२७	कुही	रुयाड	रुयाड	सुनिता मिताराम मेश्राम
९२८	कुही	चापेगडी	चापेगडी	जगदिश किसन मोहनकर
९२९	कुही	आंभोरा खुर्द	आंभोरा खुर्द	अनिल अमृत चांदेकर
९३०	कुही	चापेगडी	चापेगडी	अशोक महादेव कुंभले
९३१	कुही	चापेगडी	चापेगडी	अजय किसन मोहनकर
९३२	कुही	मांडळ	मांडळ	अंबादास बिसन शिवरकर
९३३	कुही	मांडळ	मांडळ	गणेश माणिक डहारे
९३४	कुही	मांडळ	मांडळ	जगन रामचंद्र डहारे
९३५	कुही	मांडळ	मांडळ	दशरथ करू डहारे
९३६	कुही	वेळगाव	वेळगाव	प्रमोद नागो बागडे
९३७	कुही	मांडळ	मांडळ	राजू तुकाराम मोहनकर
९३८	कुही	मांडळ	मांडळ	रामा सखाराम दिघोरे
९३९	कुही	वेळगाव	वेळगाव	विनोद मोरेश्वर मोहनकर
९४०	कुही	वेळगाव	वेळगाव	गोपाल गोमा बांगळकर
९४१	कुही	वेळगाव	वेळगाव	निरंजन आनंद डहाके
९४२	कुही	वेळगाव	वेळगाव	भगवान तुकाराम मराठे
९४३	कुही	वेळगाव	वेळगाव	विलास प्रल्हाद मांडरे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
९४४	कुही	मांढळ	मांढळ	संजय वासुदेव मांढरे
९४५	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	धनश्याम अभिमान मेश्राम
९४६	भिवापुर	भिवी	भिवी	शांताबाई रामकृष्ण सोनटक्के
९४७	भिवापुर	नांद	नांद	शांताराम महादेव चाचेरकर
९४८	भिवापुर	नांद	नांद	शामकुमार पुंडलिक पोहनकर
९४९	भिवापुर	तास	तास	शालीक धोंडबा मेश्राम
९५०	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	रुपेश माणिक मिसाळ
९५१	भिवापुर	बेसुर	बेसुर	ईश्वर भाऊराव अवगान
९५२	भिवापुर	नांद	नांद	कवडु ईश्वर चाचेरकर
९५३	भिवापुर	नांद	नांद	कवडु विठोबाजी दिघोरे
९५४	भिवापुर	भिवी	भिवी	कवडु फागोजी बावने
९५५	भिवापुर	नांद	नांद	मधुकर शालीकराम पोहनकर
९५६	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	महेश दशरथ ठाकुर
९५७	भिवापुर	तास	तास	बिसन अंभीर कामडी
९५८	भिवापुर	झमकोली	झमकोली	किरण सुधाकर चांग
९५९	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	किसन डोमा पोहनकर
९६०	भिवापुर	नांद	नांद	किसन तुळशीराम चाचेरकर
९६१	भिवापुर	तास	तास	भिमराव अंकुश मारबते
९६२	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	विष्णुदास दशरि ठाकुर
९६३	भिवापुर	नांद	नांद	विजय यादवराव मिसाळ
९६४	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	विजय माणिक देशमुख
९६५	भिवापुर	झमकोली	झमकोली	विजय ज्ञानेश्वर चांग
९६६	भिवापुर	तास	तास	विजय गोविंदा मेश्राम
९६७	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	विनोत चतुन ठाकुर
९६८	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	विलास तुकाराम धुर्वे
९६९	भिवापुर	नांद	नांद	भाकरु विठोबा चाचेरकर
९७०	भिवापुर	तास	तास	भाऊराव लहु मारबते
९७१	भिवापुर	नांद	नांद	प्रकाश विठोबा दिघोरे
९७२	भिवापुर	नांद	नांद	प्रमोद देवराव वैद्य
९७३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	प्रशांत यादोराव साखरकर

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
९७४	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	प्रविण वसंता बागडे
९७५	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	धनराज देवराव लोहंबरे
९७६	भिवापुर	झमकोली	झमकोली	धनराज लक्ष्मण नलांगे
९७७	भिवापुर	नवेगांव देशमुख	नवेगांव देशमुख	रुपचंद रामचंद्र मांडरे
९७८	भिवापुर	झमकोली	झमकोली	रुपेश रामाजी नाट
९७९	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	रुपेश वामनराव मिसाळ
९८०	भिवापुर	मुरुपार (पुनर्वसन)	मुरुपार (पुनर्वसन)	खुशाल बळीराम गेडाम
९८१	भिवापुर	नवेगांव देशमुख	नवेगांव देशमुख	खुशाल शेषराव मोहिनकर
९८२	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	ऋषिकेश माणिक मिसाळ
९८३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	बाबुराव रामचंद्र हाते
९८४	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	बाळकृष्ण ईश्वर बावणे
९८५	भिवापुर	झमकोली	झमकोली	बालक गोविंदा तिरमस
९८६	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	कुणाल महादेव हातबुडे
९८७	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	मंगेश पांडुरंग ठाकरे
९८८	भिवापुर	मानोरा	मानोरा	महेश हरीदास पिलनकर
९८९	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	माणिक जयराम मिसाळ
९९०	भिवापुर	झमकोली	झमकोली	मारोती माणिक तिरगम
९९१	भिवापुर	झमकोली	झमकोली	मारोती रामाजी नाट
९९२	भिवापुर	शिवनफळ	शिवनफळ	मोहन बिजाराम नागपुरे
९९३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	मोहन भारुराव हाते
९९४	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	मोहन तुळशीराम गुरलें
९९५	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	मोresh्वर बाळु मांडरे
९९६	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	मुकेश नानाजी गुरले
९९७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	मनोहर मधुकर हातबुडे
९९८	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	मनोज मधुकर मिसाळ
९९९	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	मनोज झिबल मारबते
१०००	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	मनोज दयाराम थेटे
१००१	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	मनोज दयाराम हातबुडे
१००२	भिवापुर	झमकोली	झमकोली	मनोज नामदेव चांग
१००३	भिवापुर	नवेगांव देशमुख	नवेगांव देशमुख	बिसन रामचंद्र मांडरे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१००४	भिवापुर	झमकोली	झमकोली	किशोर धनराज नलांगे
१००५	भिवापुर	झमकोली	झमकोली	मिथुन रामाजी नाट
१००६	भिवापुर	मुरुपार (पुनर्वसन)	मुरुपार (पुनर्वसन)	हिवराज काशीराम मेश्राम
१००७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	हितेश मोहण हाते
१००८	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	भिमराव ईश्वर गुरलें
१००९	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	भिमराव बापुराव हाते
१०१०	भिवापुर	झमकोली	झमकोली	रितेश रमेश तिरगम
१०११	भिवापुर	झमकोली	झमकोली	दिपक दादाराव चांग
१०१२	भिवापुर	मानोरा	मानोरा	विष्णु नत्थुजी पिलनकर
१०१३	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	विकास वासुदेव सोनटक्के
१०१४	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	विशाल माणिक मिसाळ
१०१५	भिवापुर	झमकोली	झमकोली	विनायम माधोजी शेंडे
१०१६	भिवापुर	झमकोली	झमकोली	विनोद धनराज नलांगे
१०१७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	विनोद यादवराव साखरकर
१०१८	भिवापुर	झमकोली	झमकोली	विनोद गोविंदा तिरगम
१०१९	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	विलास सुखदेव मेश्राम
१०२०	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	विलास तुळशीराम देशमुख
१०२१	भिवापुर	झमकोली	झमकोली	जितेंद्र गोविंदा तिरगम
१०२२	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	निखील लक्ष्मण हाते
१०२३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	निकेश हातबुडे
१०२४	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	निकेश रामचंद्र मारबते
१०२५	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	गिरीधर पांडुरंग अथरगडे
१०२६	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	हशमुख शंकर वाघधरे
१०२७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	होमराज मोतीराम देशमुख
१०२८	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	भाष्कर देवाजी चांभारे
१०२९	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	भारत किसन मिसाळ
१०३०	भिवापुर	भगवानपुर	भगवानपुर	भाऊजी भदुजी बावने
१०३१	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	पंडीत खुशाल अथरगडे
१०३२	भिवापुर	झमकोली	झमकोली	परसराम शंकर तिरगम
१०३३	भिवापुर	झमकोली	झमकोली	पुरुषोत्तम गोविंदा तिरगम

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१०३४	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	पुडलिक माधवराव साखरकर
१०३५	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	प्रकाश फत्तु मारबते
१०३६	भिवापुर	मुरुपार (पुनर्वसन)	मुरुपार (पुनर्वसन)	प्रमोद तुळाराम कामडी
१०३७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	प्रविण मोतीराम चांग
१०३८	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	प्रभाकर बापुराव चांग
१०३९	भिवापुर	झमकोली	झमकोली	प्रभाकर पुडलिक चांग
१०४०	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	रंजीत अरुण देशमुख
१०४१	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	रमेश दुर्योधन मेश्राम
१०४२	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	रविंद्र आनंदराव लाजुरकर
१०४३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	रतिरामजी तिरगम
१०४४	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	श्रीकृष्ण सिताराम किंचक
१०४५	भिवापुर	शिवनफळ	शिवनफळ	श्रीराम दयाराम नागपुरे
१०४६	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	रामु नामदेव मारबते
१०४७	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	राजु रामदास मारबते
१०४८	भिवापुर	झमकोली	झमकोली	राजु ज्ञानेश्वर चांग
१०४९	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	राजु दादाजी लोहंबरे
१०५०	भिवापुर	झमकोली	झमकोली	राजेश गुलाब देशमुख
१०५१	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	राजु मोहण मारबते
१०५२	भिवापुर	झमकोली	झमकोली	रवी वसंतरा तिरगम
१०५३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	रविंद्र दयाराम लोहंबरे
१०५४	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	शेषराव ईश्वर मुरलें
१०५५	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	संजय माणिक लोहंबरे
१०५६	भिवापुर	भगवानपुर	भगवानपुर	संजय भाऊजी बावणे
१०५७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	संजय तुकराम धुर्वे
१०५८	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	सचिन दयाराम वाते
१०५९	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	सोमेश्वर देवराव मारबते
१०६०	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	सोपान विठ्ठल हाते
१०६१	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सुखदेव कवडु मेश्राम
१०६२	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	सुमीत धनराज अथरगडे
१०६३	भिवापुर	गोंडबोरी	गोंडबोरी	सुभाष प्रल्हाद ठाकरे
१०६४	भिवापुर	मुरुपार (पुनर्वसन)	मुरुपार (पुनर्वसन)	सुभाष चैतु मेश्राम
१०६५	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	सुरेश खटु साफेकर

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१०६६	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	सुरेश हरिराम हातबुडे
१०६७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	सुरेश श्रीराम थेटे
१०६८	भिवापुर	नवेगांव देशमुख	नवेगांव देशमुख	उमेश हरीचंद्र मांढरे
१०६९	भिवापुर	झमकोली	झमकोली	देविदास सिताराम तिरगम
१०७०	भिवापुर	भगवानपुर	भगवानपुर	देविदास पारासराम आत्राम
१०७१	भिवापुर	झमकोली	झमकोली	चंद्रशेखर दादाराव चांग
१०७२	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	चरण रघुराम चांभारे
१०७३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	तुकाराम गणपत धुर्वे
१०७४	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	तुळशीदास इस्ता मेश्राम
१०७५	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	जयंत पांडुरंग मारबते
१०७६	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	जयदेव भगवान मेश्राम
१०७७	भिवापुर	मानोरा	मानोरा	जनार्धन नत्थु शेंडे
१०७८	भिवापुर	मानोरा	मानोरा	जनार्धन नत्थु शेंडे
१०७९	भिवापुर	झमकोली	झमकोली	नंदकिशोर नामदेव चांक
१०८०	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	नरेंद्र वसंता पोहनकर
१०८१	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	अरुण बाजीराव देशमुख
१०८२	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	अरुण किसन पाचमने
१०८३	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	अंकीत पांडुरंग गुर्ले
१०८४	भिवापुर	पांजरेपार (पुनर्वसन)	पांजरेपार (पुनर्वसन)	अमरदीप अरुण मेश्राम
१०८५	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	अशोक दाजीबा देशमुख
१०८६	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	अर्जुन किसन गुरले
१०८७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	गणेश श्रीकृष्ण किंचक
१०८८	भिवापुर	भिवी	भिवी	गजानन बाळकृष्ण सोनटक्के
१०८९	भिवापुर	झमकोली	झमकोली	लक्ष्मीकांत देविदास तिरगम
१०९०	भिवापुर	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	गाडेघाट घाटउम (पुनर्वसित)	लाला बिसन मेश्राम
१०९१	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	लालचंद तुळशीराम देशमुख
१०९२	भिवापुर	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	सालेशह-सालेभट्टी (पुनर्वसित)	बापुराव सोमा मेश्राम
१०९३	भिवापुर	नांद	नांद	श्रीकृष्ण नामदेव शिवरकर
१०९४	भिवापुर	मुरुपार (पुनर्वसन)	मुरुपार (पुनर्वसन)	यशोदा जनार्धन कामडी
१०९५	भिवापुर	झमकोली	झमकोली	प्रभाबाई लटारु नाट

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१०९६	भिवापुर	झमकोली	झमकोली	सरीता भाष्कर चांग
१०९७	भिवापुर	झमकोली	झमकोली	विद्या केशव गावंडे
१०९८	भिवापुर	नांद	नांद	रामभाऊ मोतीराम चाचेरकर
१०९९	भिवापुर	नांद	नांद	रामु रुईकर
११००	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	राजु ईश्वर गुर्ले
११०१	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	ज्ञानेश्वर लक्ष्मण मिसाळ
११०२	भिवापुर	तास	तास	ज्ञानेश्वर लहु मारबते
११०३	भिवापुर	बेसुर	बेसुर	सदाशिव भगवान अवगान
११०४	भिवापुर	गोंडबोरी	गोंडबोरी	सुरेश बापुराव मारबते
११०५	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	सुदाम नामदेव हातबुडे
११०६	भिवापुर	नांद	नांद	सुरेश डोमा रुईकर
११०७	भिवापुर	नांद	नांद	सुनिल रामदास दिघारे
११०८	भिवापुर	नांद	नांद	सुनिल नामदेव शिवरकर
११०९	भिवापुर	तास	तास	दामोधर साधु मेश्राम
१११०	भिवापुर	नांद	नांद	वासुदेव महादेव चाचेरकर
११११	भिवापुर	भगवानपुर	भगवानपुर	वासुदेव शंकर सोनटक्के
१११२	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	चनणदास गंगाधर शेरकी
१११३	भिवापुर	झमकोली	झमकोली	अशोक बाळकृष्ण तिरगम
१११४	भिवापुर	तास	तास	आनंद डोमा कामडी
१११५	भिवापुर	भिवी	भिवी	अजय फागोजी बावने
१११६	भिवापुर	नांद	नांद	अर्जुन डोमा रुईकर
१११७	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	गणेश प्रभुजी भोंगाडे
१११८	भिवापुर	नांद	नांद	गुलाब वासुदेव शिवरकर
१११९	भिवापुर	धामनगांव गवळी	धामनगांव गवळी	गजानन मानिक देशमुख
११२०	भिवापुर	तास	तास	गजानन अंभिर कामडी
११२१	भिवापुर	नांद	नांद	लहु गणपत रुईकर
११२२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अंबादास मिठू जाधव
११२३	भिवापुर	पेंढरा बोडी	पेंढरा बोडी	अनिल अमरनाथ वाघ
११२४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अनिल चंद्रभान जाधव
११२५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अनिल सुकराम राठोड
११२६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अनुसया ज्ञानेश्वर राठोड
११२७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अमरसिंग कुवारसिंग मेघावत
११२८	भिवापुर	तास	तास	अमित मारोती कांबळी
११२९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अरुण गणेश चव्हाण

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
११३०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अर्जुन अमरसिंग राठोड
११३१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अर्जुन हेमराज जाधव
११३२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	अशोक वासुदेव राठोड
११३३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	आकाश पुजाराम पवार
११३४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	आत्माराम आटेल जाधव
११३५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	आपा सेऊ राठोड
११३६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	आला रघु जाधव
११३७	भिवापुर	पिरावा	पिरावा	इंद्रजित गजानन मोहनकर
११३८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	ईश्वर आला जाधव
११३९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	ईश्वर दयाराम जाधव
११४०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	उमेश वसंता जाधव
११४१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	एकनाथ डोमा जाधव
११४२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	कचरू दयाराम जाधव
११४३	भिवापुर	पेंढरा बोडी	पेंढरा बोडी	किसन काशीनाथ वाघ
११४४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	किसन पंजाब राठोड
११४५	भिवापुर	कारगांव	कारगांव	केशव रामचंद्र भोगे
११४६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	कैलास नानू चव्हाण
११४७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	खुशाल नेलसिंग पवार
११४८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	खोन्ड्या चापला जाधव
११४९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	खोमा सकरू जाधव
११५०	भिवापुर	पिरावा	पिरावा	गजानन जर्नादन मोहनकर
११५१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	गजेसिंग रामचंद्र राठोड
११५२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	गणेश बाबूलाल पवार
११५३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	गुलाब माधोराव पवार
११५४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	गेंदलाल देवराव राठोड
११५५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	गोपी पुरुषोत्तम राठोड
११५६	भिवापुर	कारगांव	कारगांव	चंद्रशेखर शंकर लोहारे
११५७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	चेलसिंग लालसिंग पवार
११५८	भिवापुर	तास	तास	जनार्दन मारोती लोहारे
११५९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	जयस्वाल किसन राठोड
११६०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	जीवन हरबा जाधव
११६१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	जेतालाल तुळशीराम राठोड
११६२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	ज्ञानेश्वर चैनसिंग पवार
११६३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	ज्ञानेश्वर वसराम राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
११६४	भिवापुर	तास	तास	ताराचंद गुलाब टापरे
११६५	भिवापुर	तास	तास	तुळशीदास नारायण टापरे
११६६	भिवापुर	कारगांव	कारगांव	दशरथ चिंधु भोगे
११६७	भिवापुर	कारगांव	कारगांव	दादाराव कचरु भोगे
११६८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	दामोधर बापूराव चव्हाण
११६९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	दिलीप रामजी चव्हाण
११७०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	दिलीप वखरू राठोड
११७१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	दुर्गासिंग नरसिंग चव्हाण
११७२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	देवकी बाबूलाल जाधव
११७३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	देविदास खोन्ड्या जाधव
११७४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	देविदास गुलाब चव्हाण
११७५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	देविदास धन्नू पवार
११७६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	देविदास धर्मा मालोत
११७७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	देविदास बहादूर राठोड
११७८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	देशमुख किसन राठोड
११७९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	धर्मा चंभारू मालोत
११८०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	नंदलाल नाना राठोड
११८१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	नंदलाल शेषराव राठोड
११८२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	नरसिंग भोजराज राठोड
११८३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	नानू रायसिंग चव्हाण
११८४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	पंडित नरसिंग चव्हाण
११८५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	पंडित पंजाब राठोड
११८६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	परती चरणदास जाधव
११८७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	परसराम पंजाब पवार
११८८	भिवापुर	पिरावा	पिरावा	पांडुरंग जनार्दन मोहनकर
११८९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	प्रकाश लालसिंग जाधव
११९०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	प्रदीप बारसू चव्हाण
११९१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	प्रल्हाद लालाजी जाधव
११९२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	प्रवीण सदाराम चव्हाण
११९३	भिवापुर	तास	तास	फत्तु शंकर कुरुटकर
११९४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	फत्तेसिंग धन्नू पवार
११९५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बंडू चापला जाधव
११९६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बबलु अमरसिंग मेघावत
११९७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बल्लू रायसिंग जाधव

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
११९८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बल्लू श्रावण राठोड
११९९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बाबासाहेब सेऊ राठोड
१२००	भिवापुर	तास	तास	बाबुराव झिंगरु लोहारे
१२०१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बाबूलाल नारायण पवार
१२०२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बाबूलाल हरलाल जाधव
१२०३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बारसू खमिरा चव्हाण
१२०४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बाळा ताराचंद पवार
१२०५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	बिबिसंग शेषराव जाधव
१२०६	भिवापुर	मानोरा	मानोरा	भाऊजी बंडुजी बावने
१२०७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	भावसिंग गोप्या चव्हाण
१२०८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	मकलाल आला जाधव
१२०९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	माणिक किसन राठोड
१२१०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	मोरेश्वर रामलाल मालोत
१२११	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	मोहनसिंग अमरसिंग चव्हाण
१२१२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	मोहनसिंग नारायण जाधव
१२१३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	राजकुमार रामजी राठोड
१२१४	भिवापुर	कारगांव	कारगांव	राजू शंकर टापरे
१२१५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	राजू परसराम राठोड
१२१६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	राजू सावा राठोड
१२१७	भिवापुर	तास	तास	राजेंद्र रामदास मेश्राम
१२१८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	राजेराम शामराव राठोड
१२१९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	राजेश आपा राठोड
१२२०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	राजेश जोगा मालोत
१२२१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	राजेश सखाराम देवसोत
१२२२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	रामचंद चतरु राठोड
१२२३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	रामलाल केशव मालोत
१२२४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	रामू सूर्यभान राठोड
१२२५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	रामेश्वर अमरसिंग राठोड
१२२६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	रामेश्वर मेहराम जाधव
१२२७	भिवापुर	कारगांव	कारगांव	रुपचंद शंकर लोहारे
१२२८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	रेखा फुलचंद राठोड
१२२९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	लक्ष्मन नाना चव्हाण
१२३०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	लहू जयसिंग जाधव
१२३१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	वसंता कुवार्सिंग मेघावत

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१२३२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	वासुदेव राघो राठोड
१२३३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	विकास नानू चव्हाण
१२३४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	विजय रामचंद राठोड
१२३५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	विजय वसरांम राठोड
१२३६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	विजय हरिचंद मेघावत
१२३७	भिवापुर	झमकोली	झमकोली	विठ्ठल नामदेव काळे
१२३८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	विलास जगन चव्हाण
१२३९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	विलास त्रेन्बक जाधव
१२४०	भिवापुर	पिरावा	पिरावा	शंकर जगन मोहनकर
१२४१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	शिवचंद भावसिंग जाधव
१२४२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	शिवलाल धर्मा राठोड
१२४३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	संजय गणपत नुनावत
१२४४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	संजय तुळशीराम राठोड
१२४५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	संजय प्रेमसिंग राठोड
१२४६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	संजय बाबूलाल चव्हाण
१२४७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	संतोष दामला पवार
१२४८	भिवापुर	तास	तास	संदिप ज्ञानेश्वर वावरे
१२४९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	संदीप आनंदराव राठोड
१२५०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सचिन आनंदराव राठोड
१२५१	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सतीश पंडित राठोड
१२५२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सदाशिव शेरू मालोत
१२५३	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सदु भावसिंग राठोड
१२५४	भिवापुर	झमकोली	झमकोली	सरिता भास्कर चांग
१२५५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सागर पुंजाराम पवार
१२५६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सावजी फतरू राठोड
१२५७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सीताराम भावसिंग राठोड
१२५८	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सुकराम गरदाल राठोड
१२५९	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सुधाकर भावसिंग राठोड
१२६०	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सुनिता नामदेव राठोड
१२६१	भिवापुर	कारगांव	कारगांव	सुरेश कचरु भोगे
१२६२	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सुरेश सुभाष जाधव
१२६३	भिवापुर	तास	तास	सुर्वना तुळशीदास टापरें
१२६४	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सूर्यभान देऊ जाधव
१२६५	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सेकलाल गणपत नुनावत

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१२६६	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सेकलाल पांडुरंग चव्हाण
१२६७	भिवापुर	मांडवा (ल)	मांडवा (ल)	सोमा सकरु जाधव
१२६८	नरखेड	पिपळा के	पिपळा के	शंकर मिरगु लेंभाडे
१२६९	नरखेड	पिपळा के	पिपळा के	शांता चिंधबा सुरजुसे
१२७०	नरखेड	पिपळा के	पिपळा के	शांताबाई पुजाराम लाड
१२७१	नरखेड	पिपळा के	पिपळा के	शामराव बाबुराव लाड
१२७२	नरखेड	पिपळा के	पिपळा के	बाळाजी झीबल लेंभाडे
१२७३	नरखेड	जामगांव खु	जामगांव खु	बाळु आनंदराव जाधव
१२७४	नरखेड	पिपळा के	पिपळा के	केशव बापुराव लाड
१२७५	नरखेड	पिपळा के	पिपळा के	मधुकर संतोष लेंभाडे
१२७६	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	मोresh्वर बारकु मारबते
१२७७	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	मोहन चंद्रभान बावणे
१२७८	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	दिनेश किसनाजी बावणे
१२७९	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	विष्णु दशरथ बावणे
१२८०	नरखेड	पिपळा के	पिपळा के	विश्वेश्वर राघोबा लेंभाडे
१२८१	नरखेड	पिपळा के	पिपळा के	हरीभाऊ लक्ष्मण लेंभाडे
१२८२	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	भाऊराव दौलत मारबते
१२८३	नरखेड	पिपळा के	पिपळा के	पंढ महादेव कोडापे
१२८४	नरखेड	पिपळा के	पिपळा के	पुष्पा साहेबराव कावनपुरे
१२८५	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	प्रकाश पुरुषोत्तम बावणे
१२८६	नरखेड	पिपळा के	पिपळा के	राघोबा किसनाजी लेंभाडे
१२८७	नरखेड	पिपळा के	पिपळा के	राघेबा किसनाजी लेंभाडे
१२८८	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	रामभाऊ बारकु मारबते
१२८९	नरखेड	पिपळा के	पिपळा के	रामदास श्रावण लेंभाडे
१२९०	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	रामचंद्र मारोती सुरजुसे
१२९१	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	ज्ञानेश्वर शेषराव मारबते
१२९२	नरखेड	पिपळा के	पिपळा के	ज्ञानेश्वर तुळशिराम ब्राम्हणे
१२९३	नरखेड	जामगांव खु	जामगांव खु	संजु आनंदरावजाधव
१२९४	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	सुनिल शंकर मारबते
१२९५	नरखेड	पिपळा के	पिपळा के	सुभाष गणपत कोडापे
१२९६	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	दशरथ राघो बावणे
१२९७	नरखेड	पिपळा के	पिपळा के	देविका शंकर दाभाडे
१२९८	नरखेड	जामगांव खु	जामगांव खु	देवराव आनंदराव जाधव
१२९९	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	वसंता रामाजी बावणे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१३००	नरखेड	मोहगांव भदाडे	मोहगांव भदाडे	जगदीश वसंता बावणे
१३०१	नरखेड	जामगांव खु	जामगांव खु	अनिता राजु जाधव
१३०२	नरखेड	पिपळा के	पिपळा के	अशोक देवराव लेंभाडे
१३०३	नरखेड	जामगांव खु	जामगांव खु	आनंदराव देवराव जाधव
१३०४	नरखेड	पिपळा के	पिपळा के	गया माणिक लाड
१३०५	नरखेड	पिपळा के	पिपळा के	गुरुदेव संपत नरोखे
१३०६	नरखेड	पिपळा के	पिपळा के	गजानन अजाब लाड
१३०७	कामठी	कामठी	बिना	विजय महादेव मेश्राम
१३०८	कामठी	कामठी	बिना	पांडुरंग दांडकु मेश्राम
१३०९	कामठी	कामठी	बिना	मुलचंद झिबल मेश्राम
१३१०	कामठी	कामठी	बिना	रामा अजाबराव मेश्राम
१३११	कामठी	कामठी	बिना	हरी धोंडबा केळवदे
१३१२	कामठी	कामठी	चिखली निंबा	प्रदिप ज्ञानेश्वर बावणे
१३१३	कामठी	कामठी	चिखली निंबा	राजेश्वर गणुजी बावणे
१३१४	कामठी	कामठी	चिखली निंबा	मोरेश्वर गणपत बावणे
१३१५	कामठी	कामठी	चिखली निंबा	ज्ञानेश्वर बापुराव बावणे
१३१६	कामठी	कामठी	सोनेगांव राजा	रामचंद्र शिंदेमेश्राम
१३१७	हिंगणा	आमगांव देवळी	आमगांव देवळी	महादेव गणेश मारबते
१३१८	हिंगणा	सावंगी देवळी	सावंगी देवळी	चेतन मनोहर केळवदे
१३१९	हिंगणा	सावंगी देवळी	सावंगी देवळी	रोशन भैय्याजी नागपुरे
१३२०	हिंगणा	सावंगी देवळी	सावंगी देवळी	प्रल्हाद राधो नागपुरे
१३२१	हिंगणा	सावंगी देवळी	सावंगी देवळी	प्रकाश रामचंद्र डुमरे
१३२२	हिंगणा	पेंढरी देवळी	पेंढरी देवळी	गजानन मधुकर बावणे
१३२३	हिंगणा	पेंढरी देवळी	पेंढरी देवळी	अंकुश राजेराम बावणे
१३२४	हिंगणा	पेंढरी देवळी	पेंढरी देवळी	वंदना शंकर बावणे
१३२५	हिंगणा	पेंढरी देवळी	पेंढरी देवळी	राजेराम चिंधु बावणे
१३२६	हिंगणा	डिगडोह	डिगडोह	वसंता दशरथ वाघधरे
१३२७	हिंगणा	डिगडोह	डिगडोह	राजेश रामदास डुमरे
१३२८	हिंगणा	आगरगांव	आगरगांव	महागु चंद्रभान मारबते
१३२९	काटोल	मासोदा	मासोदा	धनराज विठोबाजी साहारे
१३३०	काटोल	जुनापाणी	जुनापाणी	धनराज गणपतराव ढोबळे
१३३१	काटोल	कामठी	चिचोली	यादोराव पंजाबरा बरघट
१३३२	काटोल	जुनापाणी	जुनापाणी	बळवंत शंकरराव अवथळे
१३३३	काटोल	कातलाबोडी	कातलाबोडी	बाळकृष्ण भाऊराव झामरे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१३३४	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	मधुकर तुकाराम खुजनारे
१३३५	काटोल	जुनापाणी	चिचोली	मोरेश्वर संपतराव ढोबळे
१३३६	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	मोरेश्वर तुकाराम खुजनारे
१३३७	काटोल	सोनोली	सोनोली	मुकेश नामदेव मेंडोले
१३३८	काटोल	खैचिखले	तरोडा	मनोज चंदनगिर भुराणी
१३३९	काटोल	खैचिखले	तरोडा	किशोर अशोक भुराणी
१३४०	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	भिमराव तुकाराम खुजनारे
१३४१	काटोल	फटरी	फटरी	शिशुपाल भिमराव लोणारे
१३४२	काटोल	दिग्रस बु	दिग्रस बु	शितल मनोहर लाड
१३४३	काटोल	सोनोली	सोनोली	दिनेश रामदास प्रडधान
१३४४	काटोल	खैचिखले	तरोडा	दिलीप कचरुगीर पवार
१३४५	काटोल	खैचिखले	तरोडा	विजय जामागीर भुराणी
१३४६	काटोल	कातलाबोडी	कातलाबोडी	विनोद विठ्ठलराव साठे
१३४७	काटोल	जुनापाणी	जुनापाणी	होरेश्वर दशरि काळे
१३४८	काटोल	जुनापाणी	चिचोली	हुकुमचंद महादेव ढोबळे
१३४९	काटोल	कचारीसावंगा	कचारीसावंगा	पुंडलिक संतोष गोयले
१३५०	काटोल	कातलाबोडी	कातलाबोडी	प्रमोद विठ्ठलराव साठे
१३५१	काटोल	मासोदा	मासोदा	प्रतिभा प्रदिप बरघट
१३५२	काटोल	जुनापाणी	चिचोली	प्रभाकर बळीराम ढोबळे
१३५३	काटोल	कोंढाळी	कोंढाळी	रमेश बापुराव गिरडकर
१३५४	काटोल	फेटरी	फेटरी	रमेश उमराव काटकर
१३५५	काटोल	सोनोली	सोनोली	रामदास डोमाजी पडधान
१३५६	काटोल	फेटरी	फेटरी	रामचंद्र भगवान लोणारे
१३५७	काटोल	सोनोली	सोनोली	राजु मोतीराव पडधान
१३५८	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	राजु सुधाकर खुजनारे
१३५९	काटोल	कातलाबोडी	कातलाबोडी	राजुस हिंमतराव साठे
१३६०	काटोल	येनवा	येनवा	राजेंद्र केशव कोहळे
१३६१	काटोल	खैचिखले	तरोडा	शंकर सुभाषग सोलेंकी
१३६२	काटोल	सोनोली	सोनोली	शोभाबाई पंढपुरी
१३६३	काटोल	फेटरी	फेटरी	शेषराव सुर्यभान शेळके
१३६४	काटोल	दिग्रस बु	दिग्रस बु	शेषराव नत्थु बावणे
१३६५	काटोल	फेटरी	फेटरी	संदिप यशवंत शिंदे
१३६६	काटोल	फेटरी	फेटरी	संतय हरिभाऊ लोणारे
१३६७	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	सतिश मधुकर खुजनारे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१३६८	काटोल	जुनापाणी	जुनापाणी	साहेबराव संपतराव घसाड
१३६९	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	सुधाकर तुकाराम खुजनारे
१३७०	काटोल	खैचिखले	तरोडा	सुखदेव कनयागीर ढेरावण
१३७१	काटोल	फेटरी	फेटरी	सुखदेव गणपत धनगरे
१३७२	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	सुनिल सुधाकर खुजनारे
१३७३	काटोल	जुनापाणी	जामगड	सुरजगिर कचरुगीर पवार
१३७४	काटोल	जुनापाणी	जुनापाणी	उत्तमराव गुलाबराव काळे
१३७५	काटोल	फेटरी	फेटरी	वासुदेव चिंधबा काकडे
१३७६	काटोल	खैचिखले	तरोडा	फत्तगीर नत्थुगीर चव्हाण
१३७७	काटोल	दुधाळा	दुधाळा	नामदेव बालाजी कळसे
१३७८	काटोल	जुनापाणी	जुनापाणी	नत्थुजी संपतराव घसाळ
१३७९	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	अनिल मधुकर खुजनारे
१३८०	काटोल	खैचिखले	तरोडा	अआकाश प्रकाश ढेरावण
१३८१	काटोल	घरतवाडा	घरतवाडा	अशोकराव शंकरराव कोल्हे
१३८२	काटोल	दिग्रस बु	दिग्रस बु	गुलाब नथु बावणे
१३८३	काटोल	दुधाळा	दुधाळा	लक्ष्मण आसाराम वाघधरे
१३८४	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	भागवत विठ्ठल खुजनारे
१३८५	काटोल	खंडाळा खु	खंडाळा खु	विजय मधुकर खुजनारे
१३८६	कळमेश्वर	घोराड	घोराड	अनिल रामाजी पारसे
१३८७	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	अनिल शामराव पारसे
१३८८	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	आकाश नागो गाढवे
१३८९	कळमेश्वर	पिल्कापार	पिल्कापार	गजानन महादेव ढाले
१३९०	कळमेश्वर	सोनपूर	आदासा	गणेश सोनबा पारसे
१३९१	कळमेश्वर	सोनपूर	सोनपूर	घ्यानेश्वर गजानन चौहान
१३९२	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	चंद्रशेखर महादेव मोहनकर
१३९३	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	दिनेश मारोती लाडसे
१३९४	कळमेश्वर	सुसून्दि	सुसून्दि	दौलत महादेव ढाले
१३९५	कळमेश्वर	सुसून्दि	सुसून्दि	धर्मेद्र देवराव कोल्हे
१३९६	कळमेश्वर	सोनपूर	आदासा	नितीन मदन गोसावी
१३९७	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	पंजाब लक्ष्मण मोहंनकार
१३९८	कळमेश्वर	सोनपूर	सोनपूर	पुष्पा गोविंद चौहान
१३९९	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	प्रभाकर केशव पारसे
१४००	कळमेश्वर	तिष्टी बू.	तिष्टी बू.	बंडू भीमराव महालगावे
१४०१	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	भाऊराव झडबा मेश्राम

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	गावाचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१४०२	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	मंगेश नारायण पारसे
१४०३	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	मधुकर तुळशीराम पारसे
१४०४	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	मनोज नथ्युजी ढमने
१४०५	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	माणिक गोमा गाढवे
१४०६	कळमेश्वर	घोराड	घोराड	मिरगू गणपत पारसे
१४०७	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	मुन्ना घनश्याम सोनावणे
१४०८	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	रमेश रामाजी मन्ने
१४०९	कळमेश्वर	तिडंगी	तिडंगी	रामभाऊ नारायण मारबते
१४१०	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	रिमदेव जंगलू बावणे
१४११	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	विजय पांडुरंग मन्ने
१४१२	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	विठोबा नारायण बावणे
१४१३	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	विलास देवाजी मन्ने
१४१४	कळमेश्वर	पिल्कापार	पिल्कापार	शंकर विठोबा ढाले
१४१५	कळमेश्वर	सोनपूर	सोनपूर	शरद वासुदेव चौहान
१४१६	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	श्रावण ज्ञानेश्वर बावणे
१४१७	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	श्रावण तिमाजी गावंडे
१४१८	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	श्रावण माणिक गाढवे
१४१९	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	श्रीकृष्ण विठोबा पारसे
१४२०	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	संजय लक्ष्मण बावणे
१४२१	कळमेश्वर	तिडंगी	तिडंगी	संजय शमराव मारबते
१४२२	कळमेश्वर	परसोडी	परसोडी	सुधाकर महादेव सुरजुसे
१४२३	कळमेश्वर	घोराड	घोराड	सुधाकर युवराज कुंभले
१४२४	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	सुधाकर शंकर द्रुगवार
१४२५	कळमेश्वर	तेलकामठी	तेलकामठी	सुरज नागोराव गाढवे
१४२६	कळमेश्वर	धापेवाडा	धापेवाडा	सोनबा शामराव बावणे

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन